

November 19, 2025

To,

Bombay Stock Exchange Ltd.,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

The National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex,
Mumbai 400 051

Company Code No. 531120

Company Code: PATELENG

Subject: Intimation of Publication of Notice of Postal Ballot & Remote E-Voting to members

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the Copy of the newspaper publication regarding Notice of Postal Ballot & Remote E-Voting to seek approval of the members of the Company, published in the Following editions:

- Business Standard (English edition) on November 19, 2025
- Sakal (Marathi edition) on November 19, 2025

This is for your information and record.

Thanking you,
Yours faithfully,

For Patel Engineering Ltd

Shobha
Ranjit Shetty

Digitally signed by
Shobha Ranjit Shetty
Date: 2025.11.19
18:50:45 +05'30'

Shobha Shetty

Company Secretary

Membership no. F10047

Encl: a/a

REGD. OFFICE:

Patel Estate Road, Jogeshwari (W), Mumbai – 400 102. India
Phone +91 22 26767500, 26782916 Fax +91 22 26782455, 26781505
Email headoffice@pateleng.com Website www.pateleng.com

November 14, 2025

To,

BSE LimitedPhiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001**The National Stock Exchange of India Limited**Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex,
Mumbai - 400 051**SCRIP CODE: 531120****SYMBOL: PATELENG**

Dear Sir/Mam,

Subject: Intimation to Stock Exchange regarding issuance of Notice in the newspapers

We refer to our intimation dated November 13, 2025 informing about the Unaudited Standalone and Consolidated Results of the Company for the quarter and half ended September 30, 2025 along with the Limited Review Report. In this connection and pursuant to Regulation 47 and 52(8) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in "Business Standard" (English) and "Sakal" (Marathi) on November 14, 2025.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours truly,

For Patel Engineering Limited

Shobha

Ranjit Shetty

Digitally signed by
Shobha Ranjit Shetty
Date: 2025.11.14
16:24:33 +05'30'**Shobha Shetty****Company Secretary****Membership No. F10047**

Encl: As above

REGD. OFFICE:Patel Estate Road, Jogeshwari (W), Mumbai – 400 102. India
Phone +91 22 26767500, 26782916 Fax +91 22 26782455, 26781505
Email headoffice@pateleng.com Website: www.pateleng.com



Low prices dampen sentiment in rabi sowing season

Things are in place for a good rabi harvest. But farmers must contend with poor prices for their kharif harvest. And that may have a knock-on effect on rabi prices in a vicious cycle

SANJEEB MUKHHERJEE
New Delhi, 13 November

Everything seems to be going for the Indian farmer these days but prices — thanks to a complex interplay of supply, demand, and government intervention.

Sowing in the rabi season, which runs from October to December, has begun well, there is enough fertilizer to go around, the weather has been kind, and soil moisture is just right.

"The good spell of dry weather after a vigorous monsoon and post-monsoon period and early arrival of winters have ensured that sowing of wheat is progressing very well this year which has been supplemented by the near-absence of any shortage of key inputs such as fertilisers as farmers have done advanced stocking," said Indrajit Gonyea, a prominent farmer leader from Haryana.

Goraya, who heads the Haryana Unit of All India Kisan Congress, however, said that crop prices continue to be a matter of concern for most farmers as they are nothing compared to what was expected.

Data from the department of agriculture shows that as on November 7, 2025, rabi crops have been sown on around 13.03 million hectares (mha) of land, which is 27.12 per cent more than the area covered during the same period last year as farmers rushed into cash in on the good soil moisture.

Usually in the full sowing rabi season, crops are sown over around 64 mha. This means till November 7, only around 20 per cent of the total area has been covered. But this initial burst indicates that there is enough room for acreage to be good this season.

When it comes to soil moisture, official data showed that as of October 29 it was similar to, or better than, the average of the past nine years in most parts of Madhya Pradesh, Rajasthan, Uttar Pradesh, Chhattisgarh, Gujarat, Jharkhand, Odisha,

Haryana, Punjab, Karnataka, Kerala, Tamil Nadu, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Bihar. These states are big producers of all major rabi crops. The soil moisture was only lower than the average of the past nine years in pockets of five states — Bihar, Jharkhand, UP, Assam and West Bengal.

Further, supplies of key inputs, such as seeds, fertilisers and pesticides are reported to be adequate ahead of the main sowing season. The outlook for the coming rabi season is highly encouraging on the back of a favourable and well-distributed monsoon, which has brought improvements in soil moisture and reservoir positions across major agricultural regions. This provides a strong foundation for key rabi crops such as wheat, pulses, mustard, and other oilseeds, with expectations of healthy acreage and yield," R G Agrawal, chairman emeritus, Dhanku Agritech Ltd told *Business Standard*.

"In order to harness the full potential of this season, farmers should adopt timely crop protection measures, balanced nutrient management, and scientific agronomic practices with new techno-

logies," Dhanuka said.

logies," Dhanuka said.

Reservoir levels, groundwater up
As of 6 November, the total live water storage in 161 important reservoirs across the country (monitored by the Central Water Commission) was 165,278 billion cubic metres (BCM), which is 90.57 per cent of total live storage capacity (182,479 BCM). The current year's storage is nearly 105.60 per cent of last year's storage and 118.69 per cent of the average storage of the last ten years during the corresponding period.

The overall storage position is better than the corresponding period of last year in the country as a whole and is also better than the normal storage during the corresponding period," an official report of the Crop Weather Watch Group (CWWG) said. As far as groundwater is concerned, data shows that in August 2025, around 89 per cent of the country's monitoring stations had a water level within 10 metres below ground level. Deeper water levels of more than 20 metres were seen in around 5 per cent of stations, especially in western Rajasthan, Punjab, Haryana and Chandigarh.

The CWWG report said that the annual water level comparison (August 2024 versus August 2025) has shown that about 56.5 per cent of analysed stations saw a rise in annual water level because of the higher monsoon rainfall this year.

"About 70 per cent of the analysed stations of the unconfined aquifer experienced a rise of water level in August 2025, compared to the decadal mean water level fluctuation from 2015-2024," the ministry of agriculture said.

It is worth noting here that data for groundwater comes with a lag; hence, there has likely been further improvements to ground water levels in subsequent months.


Crop prices in focus

However, when it comes to crop prices and realisation, farmers, who are in a hard time because market prices of major kharif crops continued to trade below their respective minimum support prices (MSP) in early November, official data showed.

This is because of factors such

Farming coverage

Area under cultivation, in mn hectares



*According to third advanced estimates

Note: Data is on crop-year basis, which runs from July to June

Source: Reserve Bank of India

as a good kharif season (July to October) harvest, cheap imports, and zero import duties on key agricultural products.

Between November 2024 and October 2025, India imported 16.3 million tonnes of edible oils, which was almost similar to the quantity imported during the corresponding year-ago period. Though India has import duties on crude and refined edible oils ranging from 27.5 to 30 per cent, these have not succeeded in curbing supplies.

Though there could be interstate and inter-day variations and prices have improved since late September, in general, official data shows crop prices are on a softening trend, particularly when compared with the same period last year.

As of November 5, among kharif crops, moong led the fall with an almost 28 per cent drop in mandi prices as compared with its minimum support price, followed by ragi, groundnut and soybean, which was selling 22 per cent lower than its MSP of ₹5,328 per quintal.

The plan, which will be implemented in Telangana, Odisha, Maharashtra and Madhya Pradesh — the main pulse producers — for the kharif season 2025-26, also includes approval for the launch of Bhawantar Bhugtan Yojana (price-differential payment scheme) for soybeans in Madhya Pradesh.

These steps are expected to start showing results in the weeks to come. If not, then, following a poor kharif, farmers might continue to suffer a price drop in the rabi season as well.



Reviewed Financial Results for the Quarter and Half Year Ended on September 30, 2025

CONSOLIDATED RESULT HIGHLIGHTS - H1 FY26

REVENUE FROM OPERATIONS

₹ 24,419 Mn

7.29% : Up Y-o-Y

OPERATING EBITDA

₹ 3,240 Mn

13.27% : Op. EBITDA Margin

NET PROFIT

₹ 1,524 Mn

6.24% : Net Profit Margin

CONSOLIDATED RESULT HIGHLIGHTS - Q2 FY26

REVENUE FROM OPERATIONS

₹ 12,085 Mn

2.91% : Up Y-o-Y

OPERATING EBITDA

₹ 1,587 Mn

13.13% : Op. EBITDA Margin

NET PROFIT

₹ 773 Mn

6.40% : Net Profit Margin

Patel OVER 75 YEARS OF CONCRETE ENGINEERING
Patel Engineering Limited
Since 1949
CIN: L9999MH1949PL12000329
Regd. Office : Patel Estate Road, Jagtapnagar, Mumbai - 400022

SCAN THE QR CODE TO VIEW THE DETAILED FINANCIAL RESULTS



For Patel Engineering Ltd.
Sd/- Kavita Shivrikar
Managing Director
(UIN: UT/ST/176)

Mumbai,
November 13, 2025

DETERMINED TO DELIVER

For more updates follow us on: [patelenglimited](#) | [Patel Engineering Ltd.](#)

SYNERGY GREEN INDUSTRIES LIMITED						
CIN : L27100PN2010PL137493						
392, E Ward, Shahupuri, Assembly Road, Kolhapur - 416001.						
Tel : (0231) 2658375 Email : nm@synergysgreenind.com						
Website : www.synergysgreenind.com						
Extract of Statement of Unaudited Financial Results						
for the six months ended on September 30, 2025						
(Rs. In Lakhs except earning per share data)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		30/09/2025	30/06/2025	30/09/2024	30/09/2024	31/03/2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	7,437.92	8,637.88	8,900.71	15,975.77	16,793.23
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	334.09	513.21	623.43	847.31	1,030.62
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	334.09	513.21	623.43	847.31	1,030.62
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	236.08	337.71	415.61	573.81	710.79
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(42.74)	4.30	0.42	(38.45)	0.89
6	Equity Share Capital	1,554.30	1,554.30	1,413.00	1,554.30	1,413.00
7	Other equity excluding Revaluation Reserves	--	--	--	--	9,212.88
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for Continuing and discontinued of operations)	1.52	2.17	2.77	3.69	4.80
	1. Basic :					
	2. Diluted :					

Notes :

- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 13, 2025. The Statutory Auditors have carried out the Limited Review for the quarter ended September 30, 2025 pursuant to the Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The above is an extract of the detailed format of Financial Results for the half year and quarter ended September 30, 2025 filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly financial results are available on the Stock Exchange of BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and on company's website at www.synergysgreenind.com.
- The Board of Directors recommended a final equity dividend of ₹10/- per equity share of ₹10/- each for the financial year 2024-25 also, board recommended a preference dividend of ₹10/- per preference share of ₹100/- each on the 10% Redeemable Cumulative Preference Shares for the financial year 2024-25. This recommendation was approved by the members at the Annual General Meeting held on September 23, 2025.
- An Employee Stock Option Plan (ESOP) was approved by the Shareholders on April 22, 2025. ESOP aims to reward employees, align their interests with the company's success, and improve motivation and retention. Company decided to offer employees the right to buy shares at a predetermined price of Rs. 70/- per share after vesting period per ESOP plan approved by NRC for 22980 options on August 21, 2025. Accordingly offer letters for the same was issued to employees and separate ESOP trust is formed to execute this Plan.

For and on behalf of the Board of Directors

Sd/-
Sachin R. Shirgaokar
Chairman & Managing Director
DIN:00254442

Place: Kolhapur
Dated: 13/11/2025

कल्याणमध्ये तोतया आरपीएफ अधिकारी जेरबंद

मुंबई, ता. १३ : रेल्वेचे सुखी दलाचा (आरपीएन) गावचे परधान करून कल्याण रेल्वेस्थानकावर छिन्नाया एका तस्मात आरपीएनने बुधवारी पकडले. तपासात तो आरपीएनचा अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला लोहमार्ग पोलिसांकडून (जीआरपी) पुढील कारवाईसाठी सोपवण्यात आले. नौकरीत त्याने

अविनाश राजाराम जाधव (२५, रा. इडा, भूम, उस्मानाबाद) असे नाव सांगितले.

कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. २/३ वर बुधवारी (ता. १३) दुपारी १२.३०च्या सुमारास ही कारवाही बेतरी. अशीपेक्षा कारवायात साहज्यक उपनिरीक्षक रोमेशराव यादव गस्त मालत असताना एक

तरुणाने आरपीएफचा सहाय्यक उपनिरीक्षक (एसआय) असल्याचे सांगून त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याची निवृत्ती केली. गाढव यांना संगणक आला. त्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली. तेव्हा त्याने पुणे आरपीएफमध्ये पोस्टिंग असल्याचे सांगून वंदे भारत गाढव एकाईट ड्युटीवर आतल्याचे सांगितले.

पोलिस वर्दीचे आकर्षण महागात

लोहमार्ग पोलिसांच्या चौकशीत अविनाश जाधव यांचे शिक्षण एफबीबीवर्गीयतेत झाले असल्याचे उघट झाले, तो एका हॉटेलमध्ये साफकपाईचे काम करत होता. त्याचे आई-वडील गावी शेती करतात. लहानपणापासून त्याला पोलिस वर्दीचे आकर्षण आहे. या आकर्षणामुळेच तो आपीएफच्या वर्दीत स्थानकार फिरताना सापडल्याने थेट तुरुंगात नेला आहे.



एकत्रित परिणाम वैशिष्ट्ये -H1 FY26

कार्यवाहीपासून उत्पन्न
₹ २४,४९९ Mn
(७.३९% : Up Y-o-Y)

कार्यवाही EBITDA
₹ ३,२४० Mn
१३.२७% : Op. EBITDA मार्जिन

निव्वळ नफा
₹ १,५२४ Mn
६.२४% : निव्वळ नफा मार्जिन

एकत्रित परिणाम वैशिष्ट्ये: Q2 FY26

कार्यवाहीपासून उत्पन्न
₹ १२,०८५ Mn
२.९१% : Up Y-o-Y

कार्यवाही EBITDA
₹ १,५८७ Mn
१३.१३% : Op. EBITDA मार्जिन

निव्वल नफा
₹ ७७३ Mn
६.४०% : निव्वल नफा मार्जिन

Patel
Since 1941

OVER 75 YEARS OF CONCRETE ENGINEERING

तपशीलवार आर्थिक परिणाम पाहण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा




पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडकरिता
 सह्य/ कविता सिरवैकर
 मॅनेजिंग डायरेक्टर
 (DIN : 07737376)

मुंबई
१३ नोव्हेंबर, २०२५

डिलिव्हरची निश्चिती

અધિક્ષ અગ્રવાલન માહિતીસાથી આગળના ટેપે જોઈને કરો : patelenglimited Patel Engineering Ltd

‘पिपाणी’ चिन्ह वगळले

सुंदर, ता. १२ : निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांच्या यादीत पिपाणी (टुम्पेट) के जिल्हा बळले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शब्दचंद्र पवार पक्षाला मोठा दिवाळा मिळाला आहे. पवार यांनी पिपाणी या निवडणूक चिन्हावर याआधी अक्षय पोतला होता. ते जिन्ह गोठविण्याची मारणी पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करणात आली होती.

‘त्रिशूल’मुळे नवे मापदंड प्रस्थापित

पोखरेन्द्र (गुजरात), ता. १३
(पीटीआय) : तिन्ही संरक्षण
दलांच्या वतीने आयोजित 'विशुद्ध
या समुद्रक युद्धसंवादा आढावा
संस्था' दलाली विविध विभागांनी
प्रमुखानी येथील समुद्रकिनाऱ्याजवळ
असलेल्या आयएसएस विद्रोह
लढाऊ विमानवाहू युद्धनौकेवर दाखल
होव घेऊन, अशी ग्राहिली गुजरात
अभिनव सुवर्णीन, दिल्ली या समुद्र

गुदराक्षसामने "संस्कृत आणि परम्पर कार्यक्षमतेचे नवे मापदंड निर्माण केले असून, या सरावातच आशी अधिक सक्षम झाले आहेत," अशी भावना या अभिकाज्यांनी गुमराशी व्यक्त केली.

लवकराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनाल धीरज सेठ, नैदलाच्या पश्चिम विभागाचे व्हाय अधिकारी व्हाडा अंजलि कृष्ण रघुनाथन आदींनी गुदराक्षसाला आढळा मेलला.



पेट सफा

Laxative
Green Tea



FSSAI No. : 10924989000065

Sirf Ek कप चहा, बद्धकोष्ठतेला Tata Bye-Bye

पेट सफा...
तो हर रोग दफा





Good for
Digestion



Helps Relieve
Constipation



**CHAMOMILE
FLOWER**
Green Tea




**TULSI
GINGER**
Green Tea

जर तुमचे पोटसुखा साकडी
संपूर्णपणे साफ होत नसल्यास,
आता वापसून सुटका मिळणे
खूप सोपे झाले आहे. नवी
झोपताना 'पेट सफा' Laxative
Green Tea चा फळन एक कप
प्यायचा आहे आणि साकडी
तुमचे पोट एकवेळेत एकदाय
साफ न प्रेश होईल.




Buy Now : [amazon](#) | [Flipkart](#) | [blinkit](#) | [mfo](#) | [bibaasul](#) | [snapdeal](#) | [JioMart](#)

Contact For Dealership
85588 07777 • dealership@divisa.in



जागतिक मधुमेह दिन

१४ नोव्हेंबर २०२५

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरील
मधुमेहाच्या काळजीसाठी

मधुमेह — आयुष्यभराची जबाबदारी, एकत्रित काळजीची गरज!

म्हणूनच, प्रत्येक टप्प्यावर योग्य प्रतिबंध,
तापासणी व उपचार यांची आवश्यकता आहे.

मधुमेह हा आजार

● बालपण ● प्रजननकाळ ● कार्यक्षम प्रौढ वय ● वृद्धत्व
या सर्व टप्प्यांवर परिणाम करू शकतो.

मुख्य संदेश:

- बाल्यावस्थेपासून वृद्धत्वापर्यंत प्रतिबंध व उपचार सतत केले पाहिजेत.
- आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक आधार यामुळे
प्रत्येक वयात मधुमेहग्रस्त व्यक्ती अधिक सक्षम होतात.
- मधुमेह आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परिणाम करू शकतो

चला, एकत्र येऊया...

जागरूकता वाढवूया आणि मधुमेहाविरुद्ध कायमस्वरूपी बदल घडवूया !

अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर १०४ डायल करा किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

[illegible]

August 19, 2025

To,

Bombay Stock Exchange Ltd.,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

The National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex,
Mumbai 400 051

Company Code No. 531120

Company Code: PATELENG

Subject: Intimation of Publication of Notice of AGM to members.

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the Copy of the newspaper publication regarding Notice of the Annual General Meeting & Remote E-voting to seek approval of the members of the Company, published in the Following editions:

- Business Standard (English edition) on August 19, 2025
- Sakal (Marathi edition) on August 19, 2025

This is for your information and record.

Thanking you,
Yours faithfully,

For **Patel Engineering Ltd**

Shobha
Ranjit
Shetty

Digitally signed by
Shobha Ranjit
Shetty
Date: 2025.08.19
19:40:43 +05'30'

Shobha Shetty
Company Secretary
Membership no. F10047
Encl: a/a

REGD. OFFICE:

Patel Estate Road, Jogeshwari (W), Mumbai – 400 102. India
Phone +91 22 26767500, 26782916 Fax +91 22 26782455, 26781505
Email headoffice@pateleng.com Website www.pateleng.com

GFL GUJARAT FLUORO CHEMICALS LIMITED
 CIN: L24304NP2018PLC011898
 Registered Office: Plot No. 1, Kharsa Nos. 264 to 267
 Industrial Area, Una, Village Basal - 174303, Himachal Pradesh.
 Telephone: +91 175 297343
 Email id: bvdas@gfli.com. Website: www.gfli.co.in

Special Window for Re-Lodgement of Transfer requests of Physical Shares

Pursuant to the SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/PICR/2025/97 dated 27 July, 2025, the Shareholders of the Gujarat Fluorochemicals Limited ("the Company") are informed that in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them, a special window has been opened only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of 1st April, 2019 and rejected/rejected/not attended to due to deficiency in the documents/process or otherwise, for a period of six months from 7th July, 2025 till 01st January, 2026.

During the said period, the securities that are re-logged for transfer (including those requests that are pending with the Company/RTA) as on 27th July, 2025 that are legally valid and free from any ownership disputes will be processed and shall be issued only in demat mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests.

Eligible Shareholders are requested to contact the Company's Registrar and Transfer Agent (RTA), MUFJ Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited) "Geetaktan", 1, Bhakti Nagar Society, Behind ABS Tower, Old Padra Road, Vadodra - 390 015, e-mail: vadodra@in.mfms.mufj.com, contact number: +91 0265-356678.

The above information is also available at Company's website www.gfli.co.in.

Place: Vadodra
 Date: 18th August, 2025

For Gujarat Fluorochemicals Limited
 Sd/-
 Bhavin Desai
 Company Secretary
 FCS 7952

NSE
 NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD.
 The Exchange will be public notice dated 26th November 2025, had informed constituents of NSE Stock Broking Limited for filing their claim along with the relevant documents within 3 months from the date of publication, for processing the same in accordance with the Rules, Bye-Laws, Regulations, Guidelines etc. of the Exchange.

In view of the aforesaid report dated September 24, 2025 and January 30, 2026 with respect to the extension of the limitation period for the claim, the Exchange has extended the limitation for accepting claims of the constituents till June 02, 2026.

It may be noted that to further facilitate maximum number of investors to file their claims against stock broking firms, as advised by NSE, the Exchange has upon again extended the limitation for filing claims in relation to the matter of many stock broking firms up to September 30, 2025.

The claims can be lodged online on the Exchange portal <https://investorhelpline.nseindia.com/NSECLP/Exchange> upon where the relevant documents can be uploaded.

Alternatively, the claim form, duly filled and signed, along with the relevant documents may also be sent in physical form to the Defaulters' Section at the offices of the Exchange, located at the below address in electronic or physical form.

The claim form may be downloaded from <https://www.nseindia.com/content/contract/defaulters-service-notice.pdf> or may be obtained from the above specified office/branches. However, the Exchange urges all claimants to make use of the online mode for filing claims as mentioned above for better tracking of your claim.

In case of any queries, you may contact on toll free helpline 1800 1020 1020 or email defaulters@nseindia.com (Option - 6).

For National Stock Exchange of India Limited
 Place: Mumbai
 Date: August 30, 2025

Sd/-
 Chief Manager
 Defaulters' Section

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE
 I, **INDU TATK** (Chairman), **MAHENDRA KUMAR TATK** (Deceased share holder) holding 200 shares of Face Value of Rs. 10/- in United Spinning Limited (formerly McDowell & Co Limited) 18, Tower A, 2nd Floor, Band Road, Worli, Mumbai - 400032 in Folio MS440797 hereby declare Certificate Number: 018092 with additional Numbers from 4362022 - 4362021.

We hereby give notice that the said Share Certificate(s) are lost and we have applied to the Company for issuance of duplicate Share Certificate and exchange of the same with Face Value Rs. 2/- each.

This notice is hereby served against purchasing or dealing in anyway with the said share Certificate. The Company has informed us that if it may not receive any documents within 15 days from the date of this notice, it will be deemed to be lost and the same shall be null and void.

Any person who is found to be in possession of the said Share Certificate(s) shall be liable to the Company for the same and the same shall be forfeited to the Company.

Place: Mumbai
 Date: 18.08.2025

INDU TATK
 Folio MS440797

PTC India Limited
 (Formerly known as Power Trading Corporation of India Limited)
 CIN: L40103DL1999PLC009478
 2nd Floor, NBS Centre, New Parel Road, Mumbai - 400 066
 Tel: 011-4165950, 4159510, 4448420,
 Fax: 011-4165944

NOTICE TO SHAREHOLDERS
 (Special Window for Re-Lodgement of Transfer Requests of Physical Shares)

In accordance with the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/PICR/2025/97 dated 27 July, 2025, Shareholders of the Company are informed that a special window has been opened for a period of six months for shareholders holding shares in physical form till 01st January, 2026, to facilitate re-lodgement of transfer request of physical shares of the Company.

Shareholders may please note that this special window is only for the cases where original transfer requests were lodged prior to 1st April, 2019 and the same were rejected, returned or not attended due to deficiencies in documents, process issues, or otherwise.

All transfer requests duly rectified and re-logged during the aforesaid period will be processed through the transfer-cum-demat mode, i.e., the shares will be issued only in dematerialised form after transfer. The lodger(s) must have a demat account and provide the Client Master List (CML) along with the transfer documents, share certificate(s) and other necessary documents while lodging the documents for transfer with the RTA.

Re-lodgement of legally valid and complete documents for transfer of physical shares, where there is no dispute on ownership will be considered. Eligible Shareholders who wish to avail the opportunity to be requested to contact the Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company namely, MCF Securities Transfer Agent Limited, at 175-180, DSDC Shed, 3rd Floor Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020 or e-mail id helpdesk@mcfsecreregistrars.com or contact the Company at info@ptcindia.com.

Eligible shareholders are requested to submit their transfer requests duly complete in all respects on or before the SEBI deadline of 01st January, 2026.

For PTC India Limited
 Sd/-
 (Rajiv Maheshwari)
 Company Secretary
 FCS-4596

Place: New Delhi
 Date: 18th August, 2025

RAMA PHOSPHATES LIMITED
 Corporate Identification No.: L24101M-1984PLC033917
 Regd. Office: 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145, 146, 147, 148, 149, 150, 151, 152, 153, 154, 155, 156, 157, 158, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, 166, 167, 168, 169, 170, 171, 172, 173, 174, 175, 176, 177, 178, 179, 180, 181, 182, 183, 184, 185, 186, 187, 188, 189, 190, 191, 192, 193, 194, 195, 196, 197, 198, 199, 200, 201, 202, 203, 204, 205, 206, 207, 208, 209, 210, 211, 212, 213, 214, 215, 216, 217, 218, 219, 220, 221, 222, 223, 224, 225, 226, 227, 228, 229, 230, 231, 232, 233, 234, 235, 236, 237, 238, 239, 240, 241, 242, 243, 244, 245, 246, 247, 248, 249, 250, 251, 252, 253, 254, 255, 256, 257, 258, 259, 260, 261, 262, 263, 264, 265, 266, 267, 268, 269, 270, 271, 272, 273, 274, 275, 276, 277, 278, 279, 280, 281, 282, 283, 284, 285, 286, 287, 288, 289, 290, 291, 292, 293, 294, 295, 296, 297, 298, 299, 300, 301, 302, 303, 304, 305, 306, 307, 308, 309, 310, 311, 312, 313, 314, 315, 316, 317, 318, 319, 320, 321, 322, 323, 324, 325, 326, 327, 328, 329, 330, 331, 332, 333, 334, 335, 336, 337, 338, 339, 340, 341, 342, 343, 344, 345, 346, 347, 348, 349, 350, 351, 352, 353, 354, 355, 356, 357, 358, 359, 360, 361, 362, 363, 364, 365, 366, 367, 368, 369, 370, 371, 372, 373, 374, 375, 376, 377, 378, 379, 380, 381, 382, 383, 384, 385, 386, 387, 388, 389, 390, 391, 392, 393, 394, 395, 396, 397, 398, 399, 400, 401, 402, 403, 404, 405, 406, 407, 408, 409, 410, 411, 412, 413, 414, 415, 416, 417, 418, 419, 420, 421, 422, 423, 424, 425, 426, 427, 428, 429, 430, 431, 432, 433, 434, 435, 436, 437, 438, 439, 440, 441, 442, 443, 444, 445, 446, 447, 448, 449, 450, 451, 452, 453, 454, 455, 456, 457, 458, 459, 460, 461, 462, 463, 464, 465, 466, 467, 468, 469, 470, 471, 472, 473, 474, 475, 476, 477, 478, 479, 480, 481, 482, 483, 484, 485, 486, 487, 488, 489, 490, 491, 492, 493, 494, 495, 496, 497, 498, 499, 500, 501, 502, 503, 504, 505, 506, 507, 508, 509, 510, 511, 512, 513, 514, 515, 516, 517, 518, 519, 520, 521, 522, 523, 524, 525, 526, 527, 528, 529, 530, 531, 532, 533, 534, 535, 536, 537, 538, 539, 540, 541, 542, 543, 544, 545, 546, 547, 548, 549, 550, 551, 552, 553, 554, 555, 556, 557, 558, 559, 560, 561, 562, 563, 564, 565, 566, 567, 568, 569, 570, 571, 572, 573, 574, 575, 576, 577, 578, 579, 580, 581, 582, 583, 584, 585, 586, 587, 588, 589, 590, 591, 592, 593, 594, 595, 596, 597, 598, 599, 600, 601, 602, 603, 604, 605, 606, 607, 608, 609, 610, 611, 612, 613, 614, 615, 616, 617, 618, 619, 620, 621, 622, 623, 624, 625, 626, 627, 628, 629, 630, 631, 632, 633, 634, 635, 636, 637, 638, 639, 640, 641, 642, 643, 644, 645, 646, 647, 648, 649, 650, 651, 652, 653, 654, 655, 656, 657, 658, 659, 660, 661, 662, 663, 664, 665, 666, 667, 668, 669, 670, 671, 672, 673, 674, 675, 676, 677, 678, 679, 680, 681, 682, 683, 684, 685, 686, 687, 688, 689, 690, 691, 692, 693, 694, 695, 696, 697, 698, 699, 700, 701, 702, 703, 704, 705, 706, 707, 708, 709, 710, 711, 712, 713, 714, 715, 716, 717, 718, 719, 720, 721, 722, 723, 724, 725, 726, 727, 728, 729, 730, 731, 732, 733, 734, 735, 736, 737, 738, 739, 740, 741, 742, 743, 744, 745, 746, 747, 748, 749, 750, 751, 752, 753, 754, 755, 756, 757, 758, 759, 760, 761, 762, 763, 764, 765, 766, 767, 768, 769, 770, 771, 772, 773, 774, 775, 776, 777, 778, 779, 780, 781, 782, 783, 784, 785, 786, 787, 788, 789, 790, 791, 792, 793, 794, 795, 796, 797, 798, 799, 800, 801, 802, 803, 804, 805, 806, 807, 808, 809, 810, 811, 812, 813, 814, 815, 816, 817, 818, 819, 820, 821, 822, 823, 824, 825, 826, 827, 828, 829, 830, 831, 832, 833, 834, 835, 836, 837, 838, 839, 840, 841, 842, 843, 844, 845, 846, 847, 848, 849, 850, 851, 852, 853, 854, 855, 856, 857, 858, 859, 860, 861, 862, 863, 864, 865, 866, 867, 868, 869, 870, 871, 872, 873, 874, 875, 876, 877, 878, 879, 880, 881, 882, 883, 884, 885, 886, 887, 888, 889, 890, 891, 892, 893, 894, 895, 896, 897, 898, 899, 900, 901, 902, 903, 904, 905, 906, 907, 908, 909, 910, 911, 912, 913, 914, 915, 916, 917, 918, 919, 920, 921, 922, 923, 924, 925, 926, 927, 928, 929, 930, 931, 932, 933, 934, 935, 936, 937, 938, 939, 940, 941, 942, 943, 944, 945, 946, 947, 948, 949, 950, 951, 952, 953, 954, 955, 956, 957, 958, 959, 960, 961, 962, 963, 964, 965, 966, 967, 968, 969, 970, 971, 972, 973, 974, 975, 976, 977, 978, 979, 980, 981, 982, 983, 984, 985, 986, 987, 988, 989, 990, 991, 992, 993, 994, 995, 996, 997, 998, 999, 1000.

NOTICE TO THE SHAREHOLDERS
 Transfer of Equity Shares of the Company to Investor
 Education and Protection Fund (IEPF) Demat Account

NOTICE is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124(B) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounts, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time.

The Act and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remain unpaid or unclaimed for seven consecutive years or more, to the Demat Account of the IEPF Authority, unless there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996.

As provided under the Rules, the Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF Authority.

The Company has also uploaded complete details of the concerned shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF Demat Account on its website at www.ramaphosphates.com.

The concerned shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Demat Account. Shareholders may further note that the details of the concerned shareholders as uploaded by the Company on its website shall be deemed as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company/Corporate Action for the purpose of transfer of shares to IEPF Demat Account pursuant to the Rules.

Shareholders can claim their unclaimed dividend by writing to the Company/Registrar and Transfer Agent (RTA) of the Company - MUFJ Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) by providing Investor Service Request Form ISR-1, Form ISR-2, Form No. SH13 (Nomination Form) or Form ISR-3 (Opt out of Nomination) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled share certificate(s) and a self-addressed envelope for the return of the share certificate(s) if the share certificate(s) are not cancelled. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder(s) will be deemed cancelled and non-negotiable.

For shares held in physical form - New share certificate(s) in lieu of the original share certificate(s) will be issued and transferred in favour of the IEPF Authority on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder(s) will be deemed cancelled and non-negotiable.

For shares held in demat form - The Company shall inform the Depositories to execute the corporate action and debit the shares lying in the demat account of the shareholder(s) and transfer such shares in favour of the IEPF Authority.

Pursuant to the SEBI Master Circular for Registrars to an Issue and Share Transfer Agents dated 24th May, 2024, outstanding payments for shares held in physical form will be credited directly to the bank account of the holder if the folio is compliant. A folio will be considered as KYC compliant on registration of all details viz. full address with pin code, mobile no., email id, bank details, valid PAN linked to Aadhaar of all holders in the folio. Therefore, the concerned shareholder(s) are further informed that all future benefits arising from such shares would also be transferred to the IEPF Authority.

Please note that no claim shall lie against the Company in respect of the aforesaid unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF Authority pursuant to the said Rules.

Shareholder(s) may note that in the event of transfer of their unclaimed dividends and shares to the IEPF Demat Account (including all benefits accruing on shares, if any), the concerned shareholders can claim the same by submitting required documents to the Company for obtaining an Entitlement Letter and thereafter making an online application in the prescribed e-form IEPF-A available on the website www.iefpf.gov.in. The link to e-form IEPF-A is also available on the website of the Company at www.iefpf.gov.in/IEPF/iefpf.html.

In case the shareholders have any queries or require any assistance on the subject matter, they may raise a query / service request at helpdesk@ramaphosphates.com or contact the Company's RTA at MUFJ Intime India Private Limited, 247 Park, Lail Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai 400 063, Tel: +91 81081 18494, Fax: +91 22 6556 8494, Website: <http://in.mfms.mufj.com>.

For RAMA PHOSPHATES LTD
 Sd/-
 Bhavna Dave
 Company Secretary

Date: August 18, 2025
 Place: Mumbai

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY. THIS IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES.


LGT BUSINESS CONNECTIONS LIMITED
 Corporate Identity Number: U74999TN2018PLC0112299

Our Company was originally incorporated as a private limited company under the Companies Act, 2013 with Registrar of Companies, Central Registration Centre in the name and style of "LGT Business Connections Private Limited" through a certificate of incorporation dated August 31, 2016, bearing Corporate Identification Number U74999TN2018PTC0112299. Subsequently, our Company was converted into public limited company pursuant to a shareholders' resolution passed at Annual General Meeting held on September 27, 2024, and name of our Company was changed from LGT Business Connections Private Limited to "LGT Business Connections Limited" and a fresh Certificate of Incorporation dated November 28, 2024, was issued by Registrar of Companies, Central Registration Centre. As on the date of this prospectus, the Corporate Identification Number of our Company is U74999TN2018PLC0112299.

Registered & Corporate Office: Now No. 38, Old No. 44, First Floor, Brindavan Street East, West Mambalam, Chennai, Tamil Nadu - 600 033.
 Contact Number: +91 9940087846 | Website: www.lgtbholidays.com | E-mail: info@lgtbholidays.com

Company Secretary and Compliance Officer: Anita Jain

PROMOTERS OF OUR COMPANY: WILFRED SELVARAJ AND PADMA WILFRED

"THE ISSUE IS BEING MADE IN ACCORDANCE WITH CHAPTER IX OF THE SEBI ICDR REGULATIONS (IPO OF SMALL AND MEDIUM ENTERPRISES) AND THE EQUITY SHARES ARE PROPOSED TO BE LISTED ON SME PLATFORM OF BSE LIMITED (BSE SME)." 

THE OFFER

INITIAL PUBLIC OFFERING OF UPTO 26,25,600 EQUITY SHARES OF ₹ 10/- EACH ("EQUITY SHARES") OF LGT BUSINESS CONNECTIONS LIMITED ("LGT" OR THE "COMPANY") FOR CASH AT AN OFFER PRICE OF ₹ 107/- PER EQUITY SHARE (THE "OFFER PRICE"), AGGREGATING TO ₹ 2,809.39 LAKHS ("THE OFFER"), COMPRISING A FRESH OFFER OF UP TO 23,62,800 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 2,56,28,000 LAKHS BY OUR COMPANY ("FRESH OFFER") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 2,62,800 EQUITY SHARES BY MR. WILFRED SELVARAJ ("THE PROMOTER SELLING SHAREHOLDERS" OR "SELLER") ("OFFER FOR SALE").

AGGREGATING TO ₹ 141.24 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E., OFFER OF 24,93,600 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH AT AN OFFER PRICE OF ₹ 107/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ 2,66,18 LAKHS (AS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER"). THE OFFER AND THE NET OFFER WILL CONSTITUTE 28.01% AND 26.60% RESPECTIVELY OF THE POST OFFER PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

OFFER PROGRAMME

OFFER OPENS TODAY

CORRIGENDUM TO THE PROSPECTUS DATED AUGUST 12, 2025 ("CORRIGENDUM")

1. Investors may kindly note that an indicative timetable in the respect of the Offer mentioned on page 320 of the Prospectus should be read as under:

i. The date for Finalization of Basis of Allotment with the Designated Stock Exchange shall be ready as Friday, August 22, 2025¹ and not Thursday, August 21, 2025.

ii. The date for Initiation of Allotment/Refund/Unlocking of Funds from ASBA Account or UPI ID linked bank account shall be read as "On or about Monday, August 25, 2025" and not as "On or about Friday, August 22, 2025".

2. The Maximum and Minimum Bid Quantity mentioned under Offer Structure on pages 326 and 327 of the Prospectus shall be read as under:

For Individual Investors: 2400 Equity Shares (Minimum 2 market lots)

For other than Individual Investors: 3600 Equity Shares (The Application must be for a minimum of such number of Equity Shares that the Application is for more than 2 lots and in multiples of 1200 Equity Shares thereafter)

For Individual Investors: 2400 Equity Shares (Such number of Equity Shares in multiples of 1200 Equity Shares such that the bid size doesn't exceed 2 bid lots)

For other than Individual Investors: 24,93,600 Equity Shares (Such number of Equity Shares in multiples of 1200 Equity Shares not exceeding the size of the Net offer, subject to applicable limits to the Applicant)

Minimum bid quantity

Maximum bid quantity

LEAD MANAGER TO THE OFFER

REGISTRAR TO THE OFFER

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

MARK

SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED

LGT BUSINESS CONNECTIONS LIMITED

MARK CORPORATE ADVISORS PRIVATE LIMITED

SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED

May 14, 2025

To,

BSE LimitedPhiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001**The National Stock Exchange of India Limited**Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex,
Mumbai - 400 051**SCRIP CODE: 531120****SYMBOL: PATELENG**

Dear Sir/Mam,

Subject: Intimation to Stock Exchange regarding issuance of Notice in the newspapers

We refer to our intimation dated May 13, 2025 informing about the audited Standalone and Consolidated Results of the Company for the quarter and year ended March 31, 2025 along with the Audit Report. In this connection and pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in "Business Standard" (English) and "Sakal" (Marathi) on May 14, 2025.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours truly,

For Patel Engineering Limited

Shobha

Ranjit Shetty

Digitally signed by
Shobha Ranjit Shetty
Date: 2025.05.14
16:37:56 +05'30'**Shobha Shetty****Company Secretary****Membership No. F10047**

Encl: As above

REGD. OFFICE:Patel Estate Road, Jogeshwari (W), Mumbai – 400 102. India
Phone +91 22 26767500, 26782916 Fax +91 22 26782455, 26781505
Email headoffice@pateleng.com Website: www.pateleng.com

OPERATION SINDOOR

300,000 flight tickets cancelled in 6 days

DIPAK Patel
New Delhi, 13 May

Airline companies cancelled over 300,000 tickets due to suspension of flight operations at 32 airports in northern and western India between May 7 and May 12, aviation industry sources told *Business Standard*.

These airports were handling 50,000 to 65,000 passengers daily before operations were suspended. The shutdown followed Operation Sindoor in response to the killing of 26 tourists in a terror attack in Pahalgaon on April 22.

The affected airports, including Srinagar, Jammu, Leh, Amritsar, Chandigarh, and Jodhpur, reopened on the morning of May 12 after a ceasefire was announced between the two countries. However, the resumption of flights has not been smooth.

On May 12, intense drone activity originating in Pakistan disrupted services, and an IndiGo flight bound for Amritsar was forced to return mid-air on Monday evening. Around midnight on May 12, IndiGo — India's largest carrier — announced that its flights to and from Jammu, Amritsar, Chandigarh, Leh, Srinagar, and Rajkot would be cancelled for May 13.

In an update on Tuesday evening, IndiGo stated on X that flights to and from these cities would "progressively" resume from May 14. "Each flight is being reinstated with meticulous coordination — ensuring every journey is seamless, secure, and on track," the airline said.

Also, just a few hours after announcing plans to resume services, Air India stated on X that, in view of the "latest developments" and keeping passenger safety in mind, it had cancelled flights to and from Jammu, Leh, Jodhpur, Amritsar, Jharkhand, Jammu, Chandigarh, and Rajkot for May 13. The Ministry of Civil Aviation did not respond to *Business*



AIRPORT ACTIVITY Earlier traffic at some of major airports that were shut during Operation Sindoor

	No. of passengers handled in 2024-25	Y-o-Y growth (in %)
Srinagar	4,472,449	6.3
Chandigarh	4,149,840	11.5
Amritsar	3,542,880	14.8
Jammu	1,614,167	10.8
Leh	1,194,892	11.2

Source: Airports Authority of India

Standard's queries on whether the government plans to offer financial relief to the airlines.

However, on Tuesday, Civil Aviation Minister K Ram Mohan Naidu, along with senior officials, met top representatives of airlines to discuss flight disruptions caused by airport closures. The need for reduction of taxes on aviation turbine fuel (ATF) was also raised by the companies.

During the meeting, the minister urged the airlines to explore ways to honour the contributions of the armed forces, including through inflight announcements.

Besides cancellation of domestic flights between May 7 and May 12, the airlines have also been financially impacted by the closure of Pakistan airspace to Indian carriers' international flights. The rerouting of these flights due to closure of

Pakistan airspace came into effect on April 24.

This has forced Indian airlines to take longer routes for their international flights heading west from northern India, increasing flight time by anywhere between 30 and 100 minutes, an executive said. Soon after the closure of Pak airspace, the government had met airline companies to assess the implications.

Among the 32 airports that were closed, the top five in terms of passenger traffic were Srinagar, Jammu, Leh, Amritsar, and Chandigarh, according to officials. "The 32 airports were handling between 50,000 and 65,000 passengers daily. However, the top five alone accounted for about 90 per cent of this traffic. The remaining 27 are relatively small in terms of passenger volume," the executive said.

SC: Volume-based discounts do not amount to discriminatory pricing

Verdict could influence CCI's probe into tech giants like Google, Amazon: Experts

BHAVINI Mishra
New Delhi, 13 May

The Supreme Court (SC) on Tuesday ruled that offering volume-based discounts does not amount to discriminatory pricing under the Competition Act, 2002, unless such discounts are applied differently to equivalent transactions.

A Bench of Justices Vikram Nath and Prasanna B Varale upheld a decision of the now-defunct Competition Appellate Tribunal (Compat).

"The order of the Compat is affirmed. A cost of ₹5 lakh is imposed on Kapoor Glass for prolonged litigation," the court said. A volume-based discount, also known as a quantity discount or bulk discount, is a pricing strategy where the price per unit of a product or service decreases as the total purchase quantity increases, encouraging customers to buy more by offering a lower price for

larger orders.

This will have a significant impact on the competition law landscape and market dynamics, experts said.

"The judgment provides legal certainty for companies, particularly dominant enterprises, to design pricing models that reward bulk buyers without risking Competition Commission of India (CCI) scrutiny. This is relevant for industries like pharmaceutical, fast-moving consumer goods, and industrial supply, where volume discounts are common," said former Additional Solicitor General and senior advocate Sanjay Jain.

The apex court verdict came 11 years after the appeal was filed in 2014. Kapoor Glass, a manufacturer of glass ampoules and vials, had

filed a complaint saying that a dominant supplier of neutral borosilicate glass tubes was engaging in discriminatory pricing. It alleged that the supplier extended preferential discounts and commercial terms to its joint venture entity,

which was disadvantageous to other buyers in the market.

CCI had found the supplier, Schott, guilty of abusing its dominant position under the Competition Act, 2002, imposed a fine of ₹5.66 crore, and passed a cease-and-desist order. Schott appealed the decision before Compat, which reversed the CCI's order, saying that volume-based discounts do not automatically qualify as discriminatory unless they are applied unequally to similarly situated buyers in comparable transactions. The now-defunct

Compat had also imposed a fine of ₹1 lakh on Kapoor Glass, which has now been enhanced by the SC to ₹5 lakh. "The decision is a pragmatic step that prevents over-regulation of legitimate business practices and ensures that competition law does not stifle commercial incentives which benefit consumers through lower prices. Upholding the validity of volume-based discounts will enable companies to structure discount schemes with confidence, provided they maintain transparency and uniformity," Jain said.

Alay Ravi, managing partner of law firm Accord Juris, said after the verdict, "Companies can confidently use incentives like bulk discounts, tiered pricing, and loyalty schemes so long as they are fair and accessible to similarly situated buyers."

Jain said the verdict will strengthen the threshold for CCI investigations, which may extend the benefit to consumers.



The apex court verdict came 11 years after the appeal was filed in 2014

Trump Residences in Gurugram sells out in a day for ₹3,250 crore

SANKET Koul
New Delhi, 13 May

Trump Residences in Gurugram, the second Trump-branded residential project in the city, has sold out on its launch day, recording ₹3,250 crore in allotments. Priced between ₹8 crore and ₹15 crore per residence, the development's 298 homes were sold within a month of its launch. The developers stated this absorption reflects the surging demand for branded, ultra-luxury living in India.

Tribea Developers, the licensed partner for the Trump Organization in India and Smartworld Developers are jointly developing the project.

The companies added that the project's four ultra-premium penthouses, valued at ₹25 crore, were also fully allotted. The project, comprising two 31-storey towers and 1.2 million

square feet in Gurugram Sector 69 is estimated to be finished within five years of its launch. The investment in the project is around ₹1,200 crore, according to people in the know.

"This project marks the second Trump-branded residential development in North India. The first Trump Towers in Delhi NCR, which launched in 2018 in Gurugram, is also fully sold out and set for delivery later this month," the companies stated.

Kalpesh Mehta, founder of Tribea Developers, said that this launch proves the magnetic pull of the Trump brand and how it resonates with India's most discerning buyers.

"The existing Trump project in Gurugram has around 25 to 30 per cent NRI participation, which is very high for luxury projects of this ticket size," Mehta said.

[TECH DIGEST]
mybs.in/tech

SAMSUNG LAUNCHES GALAXY S25 EDGE

Samsung has launched its ultra-thin Galaxy S25 Edge. The smartphone boasts a sleek 5.8mm chassis and weighs 165g. Despite its thin build, the smartphone is powered by the flagship Qualcomm Snapdragon 8 Elite chip, and features a 6.7-inch display. Priced at ₹1,09,999 onwards, the Galaxy S25 Edge is now available for pre-order in India.



Ray-Ban Meta glasses available for pre-order

Ray-Ban Meta smart glasses are now available for pre-order in India. Starting at ₹29,900, these glasses integrate Meta AI, providing features such as real-time contextual assistance, navigation, live voice translation, and more. Customers can choose between two styles — Wayfarer and Skyer — and both are compatible with prescription lenses.



V-MART RETAIL LIMITED

(CIN - L51909DL2002PLC163727)



Regd. Off.- 610-611, Guru Ram Dass Nagar, Main Market, Opp. SBI Bank, Laxmi Nagar, New Delhi - 110092. Corporate Off. - Plot No. 862, Udyog Vihar, Industrial Area, Phase - V, Gurugram - 122016 (Haryana), Tel.: 0124-4640030; Fax: 0124-4640048; Email: cs@vmart.co.in; Website: www.vmart.co.in

NOTICE OF POSTAL BALLOT

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice, seeking their approval to the resolutions set out in the said Notice has been sent electronically pursuant to the circular issued by the Ministry of Corporate Affairs, to the members whose e-mail address is registered with the Company/KFin Technologies Limited ("KFinTech"), Companies Registrar and Transfer Agent/Depository Participant(s) (Depositories), as on Friday, May 9, 2025 ("Cut-Off Date"). The Company has completed electronic dispatch of the Postal Ballot Notice on Tuesday, May 13, 2025.

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.vmart.co.in and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFinTech at <https://evoting.kfintech.com>. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an email to cs@vmart.co.in mentioning his/her name, folio number, DP ID and Client ID.

Instruction for E-Voting:

The Company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility. Members can cast their votes during the period mentioned herein below:

Commencement of e-voting: 9:00 a.m. (IST) on Wednesday, May 14, 2025

End of e-voting: 5:00 p.m. (IST) on Thursday, June 12, 2025

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the said period.

Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which members, who have forgotten the User ID and Password, can obtain/generate the same, has also been provided in the said Notice. Only a person, whose name is recorded in the register of members/register of beneficial owners, as on the Cut-Off Date, maintained by the Depositories shall be entitled to participate in the e-voting. A person who is not a member as on the Cut-Off Date, should treat this Postal Ballot Notice for information purpose only.

Manner of registering/updating e-mail address:

a. Members holding shares in physical mode, who have not registered/updated their e-mail address with the Company, are requested to register/update their email address by submitting Form ISR-1 duly filled and signed along with requisite supporting documents to KFinTech (Unit-Virt-Mart Retail Limited) at Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032.

b. Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their e-mail address with their Depository Participant(s) are requested to register/update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

The resolutions, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Thursday, June 12, 2025. The results of e-voting will be announced on or before Saturday, June 14, 2025 and will be displayed on the Company's website at www.vmart.co.in and the website of KFinTech at <https://evoting.kfintech.com>. The results will simultaneously be communicated to the Stock Exchanges.

In case of any query on e-voting, members may refer to the "Help" & "FAQs" sections/E-Voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting at <https://evoting.kfintech.com>.

Contact details for addressing e-voting related queries/grievances, if any:

KFin Technologies Limited

Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District,

Nanakramguda, Hyderabad 500 032

Toll-free No.: 1800 309 4001 (from 9:00 a.m. (IST) to 6:00 p.m. (IST) on all working days)

Email: enquiries@kfintech.com

For V-Mart Retail Ltd.

Sd/-

Place: Gurugram

Date: 13th May, 2025

Megha Tandon (Company Secretary)

Opinion, Insight Out

Opinion, Monday to Saturday

To book your copy, sms **reachbcs** to 57575 or email order@bmail.inBusiness Standard
Years of Insight

SUBANSIRI HEP, ARUNACHAL PRADESH (2,000 MW)

Audited Financial Results for the Quarter and Year Ended on March 31, 2025

CONSOLIDATED RESULT HIGHLIGHTS - FY25

REVENUE FROM OPERATIONS

₹ 50,934 Mn

12.09% : Y-o-Y Growth

OPERATING EBITDA

₹ 7,332 Mn

14.40% : Op. EBITDA Margin

NET PROFIT

₹ 2,422 Mn

4.75% : Net Profit Margin

CONSOLIDATED RESULT HIGHLIGHTS - Q4 FY25

REVENUE FROM OPERATIONS

₹ 16,119 Mn

20.00% : Y-o-Y Growth

OPERATING EBITDA

₹ 2,183 Mn

13.55% : Op. EBITDA Margin

NET PROFIT

₹ 328 Mn

2.03% : Net Profit Margin

Patel Engineering Limited
Since 1948
OVER 75 YEARS OF CONCRETE ENGINEERING
CIN: L9999MH1949PLC00039
Regd. Office: Patel Engineering Ltd., Jagdishnagar (W), Mumbai - 400002

SCAN THE QR CODE TO VIEW THE DETAILED FINANCIAL RESULTS



For Patel Engineering Ltd.
Sd/- Kavita Shirvankar
Managing Director
(DIN: 07737376)
Mumbai,
May 13, 2025

DETERMINED TO DELIVER

For more updates follow us on: [patelenlimited](https://www.patelenlimited.com) | [Patel Engineering Ltd](https://www.patelenlimited.com)

वसईत डबल डेकर पूल

मुंबईपासून विरारपर्यंतचा प्रवास होणार सुलभ

विहार, ता. १३ (वाणिज्य) : वसई-विरार रेल्वे लाईनचे वसई-विरार मधील प्रवास सुलभ होणार आहे. वसई-विरार रेल्वे लाईनचे वसई-विरार मधील प्रवास सुलभ होणार आहे. वसई-विरार रेल्वे लाईनचे वसई-विरार मधील प्रवास सुलभ होणार आहे.

औद्योगिक विकासालाही चालना

डबल डेकर असेल त्याचा प्रभाव असावा की, तर औद्योगिक व आर्थिक विकासालाही चालना मिळेल. उता मुंबई महानगर क्षेत्रातील विकासालाही ही एक सुविधा मिळणार आहे. विहार, ता. १३ मुंबई-मुंबई एक्सप्रेस वेची वेग वेगळी जागावर असल्यामुळे लॉजिस्टिक्स क्षेत्रात अधिक वाढणार होईल.

महत्वाची वैशिष्ट्ये :

- एकूण लांबी : ४.९८ कि.मी.
- वेग : ३० कि.मी.पेक्षा
- वेगळी तर : मेट्रो मार्ग (लाइन ६)
- खालचा रस्ता : आठ लेन महामार्ग
- मुख्य निधीपुरवठा : जेआयपीए
- कार्यावधान संस्था : एमएसआरडी

वेग वेगळी प्रकल्पना एकत्र आणून पूर्ण केले जाणार आहे. वसई-विरार रेल्वे लाईनचे वसई-विरार मधील प्रवास सुलभ होणार आहे. वसई-विरार रेल्वे लाईनचे वसई-विरार मधील प्रवास सुलभ होणार आहे.

तर खालच्या तरावर आठ लेन महामार्ग असणार आहे. जमसुव्यसंगी एकत्रित शिंदे यांच्या पुढाकाराने या प्रकल्पात मान्यता देण्यात आली आहे. मुंबई-पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाह गर्दी आणि वेगळ्या प्रवासा या समस्यांवर हा प्रकल्प प्रभावी उत्तर देणार आहे. या रेल्वे प्रकल्पाची एकत्रित अंदाजे किंमत १४ हजार कोटी आहे. जपान देवस्थान को-अव्हेरान एनसी (जेआयपीए) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून निधीची वाट करून देण्याची शक्यता आहे. वायुमंडल प्रकल्पाच्या आर्थिक बाजूला धाकट्या जाणार असल्यामुळे.

नफ्याच्या प्रलोभनाने फसवणूक

नवा मुंबई, ता. १३ (वाणिज्य) : अखेर मुंबईत दाखल करणार त्याचा शेअर्स मुंबईमध्ये जात फारसा मिळणार देण्याचे प्रलोभन दाखवत एका साक्षर टोळीने बनावट सेक्समार्गद्वारे खापरपत्त्या पळव्याचा ५६ वर्षीय जेष्ठ नागरिकाकडून रक्कम एक कोटी पाच लाख रुपये जबरदस्तीने उजवडीत आले आहे. नवी मुंबईच्या साक्षर पोलिसांनी या प्रकल्पातील अज्ञात घटक टोळीविरोधात पसमनादीमह आर्टी

शाळा संचालकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल कल्याणमधील घटना; पालकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी

व्हिडिओ, ता. १३ : कल्याण शालेच्या संचालकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने पालकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पालकांनी वेगळे वेगळे व्हिडिओ पोलीस ठाणे गाउन संबंधित संचालकाविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.



सबनसरी HEP, अरुणाचल प्रदेश (2000 MW)

३१ मार्च २०२५ रोजी तिमाही आणि वर्षाअखेरसाठी लेखापरीक्षित आर्थिक परिणाम

एकत्रित परिणाम वैशिष्ट्ये - FY25

कार्यवाहीपासून उत्पन्न
₹ ५०,९३४ Mn
१२.०९% : Y-o-Y Growth

कार्यवाही EBITDA
₹ ७,३३२ Mn
१४.४०% : Op. EBITDA मार्जिन

निव्वळ नफा
₹ २,४२२ Mn
४.७५% : निव्वळ नफा मार्जिन

एकत्रित परिणाम वैशिष्ट्ये : Q4 FY25

कार्यवाहीपासून उत्पन्न
₹ १६,११९ Mn
२०.००% : Y-o-Y Growth

कार्यवाही EBITDA
₹ २,९८३ Mn
१३.५५% : Op. EBITDA मार्जिन

निव्वळ नफा
₹ ३२८ Mn
२.०३% : निव्वळ नफा मार्जिन

Patel OVER 75 YEARS OF CONCRETE ENGINEERING
Since 1949
पटेल इंजिनियरिंग लिमिटेड
CH : L99999MH1949PLC007039
नवीमुंबई कार्यालय : पटेल इन्फो रीट, जेवरी रोड (१३) मुंबई - ४००००२

तपशीलवार आर्थिक परिणाम पाहण्यासाठी क्वआर कोड स्कॅन करा
पटेल इंजिनियरिंग लिमिटेडवरील
मोठी-मोठी डिजिटल
मार्गदर्शक
(QR : 07737376)
मुंबई
१३ मे २०२५

डिलिव्हरची निश्चिती

अधिक अद्ययावतसाठी अनुदान वेळी फॉलो करा : patelenglimited | Patel Engineering Ltd.



धराला गौतमचिन्तेन अणू लागली.

कसाऱ्यात धराला

आग; मुलाचा मृत्यू

शहर, ता. १३ (वाणिज्य) : तालुक्यातील कसाऱ्या येथे लागलेल्या आगीत घर धसावत झाले. या घटनेत धराला लोटलेल्या खासोखास कोठ्याने वाहून येत मुलाचा मृत्यू झाला. कुमारा काढून घेऊन अग्नि बलकाचे नाव असून ही घटना मंगळवारी (ता. १३) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. हा आग शॉर्टसर्किटने लागल्याचे संशयाने आले. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. गावकऱ्यांनी पाण्याचा देकर चालवून आग आटवण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराज
३६८ जयंती निमित्त मानाचा मुजरा!

संभाजी
जीवत आणि बलिदान
मेधा देशमुख भास्करन

₹५९९

छत्रपती संभाजीराजांच्या व्यक्तिचित्र व्यक्तिमत्त्वाचे पैलू आपणूक व्हा!

- संभाजीराजांचे योद्धा होते...
- संभाजीराजांचे स्वराज्याचे रक्षक होते...
- संभाजीराजांचे विद्वान पंडित होते...
- संभाजीराजांचे ताकदी लुहरीतनाकार होते...

२४००० प्रकाशन
६,५८८९९ ९८८९९ | www.patellimited.com | 02-८८८८८ ५४५४५४

NPCI ALWAYS FORWARD
NATIONAL PAYMENTS CORPORATION OF INDIA



ऑफरचा लाभ घ्या

- किराणा स्टोअर्स
- सुपरमार्केट्स
- ऑनलाईन फूड अँड ग्रोसरी ऑर्डर्स
- रेस्टॉरंट्स

आता कॅशबॅकची सवय लावा, पेमेंट्ससह.

BHIM पेमेंट्स अप युज करा आणि मिळवा

अप टु ₹30 कॅशबॅक* दर दिवशी 30 दिवसांपर्यंत.

ऑफर सीमित आहे May 13, 2025 - June 13, 2025.



GET IT ON
Google Play

Download on the
App Store

*इतर अटी आणि शर्ती लागू. अधिक माहितीसाठी, <https://www.bhimupi.org/in/offers> ला भेट द्या.

February 13, 2025

To,

BSE LimitedPhiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001**The National Stock Exchange of India Limited**Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex,
Mumbai - 400 051**SCRIP CODE: 531120****SYMBOL: PATELENG**

Dear Sir/Mam,

Subject: Intimation to Stock Exchange regarding issuance of Notice in the newspapers

We refer to our intimation dated February 12, 2025 informing about the Unaudited Standalone and Consolidated Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024 along with the Limited Review Report. In this connection and pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in "Business Standard" (English) and "Sakal" (Marathi) on February 13, 2025.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours truly,

For Patel Engineering Limited**Shobha****Ranjit Shetty**Digitally signed by
Shobha Ranjit Shetty
Date: 2025.02.13
16:07:19 +05'30'**Shobha Shetty****Company Secretary****Membership No. F10047**

Encl: As above

REGD. OFFICE:Patel Estate Road, Jogeshwari (W), Mumbai – 400 102. India
Phone +91 22 26767500, 26782916 Fax +91 22 26782455, 26781505
Email headoffice@pateleng.com Website: www.pateleng.com



DEBT OVER DEFICIT

Rather than target fiscal deficit, the government is positioning debt-to-GDP ratio as the fiscal anchor. Will the strategy pay off?

ASTI BANJARI BHISHA
New Delhi, 12 February

In 2018, the central government amended the Fiscal Responsibility and Budget Management (FRBM) Act, 2003, targeting to reduce the fiscal deficit to 3 per cent by 2020-21 (FY21) and the debt-to-gross domestic product (GDP) ratio to 40 per cent by FY25. The Covid pandemic disrupted these plans, and India's fiscal deficit rose from 4.6 per cent of GDP in FY20 to 9.2 per cent in FY21.

The 2018 FRBM amendment had followed the recommendations of the NK Singh Committee, set up in 2016 to chart a fresh fiscal consolidation roadmap. Fast forward to 2025, Finance Minister Nirmala Sitharaman, in her FY26 Budget, announced a new glide path, positioning the debt-to-GDP ratio as the fiscal anchor, moving away from targeting fiscal deficit. The government now aims to reduce the debt-to-GDP ratio

to 50 per cent by FY31, with a one percentage point deviation on either side.

Economic Affairs Secretary Ajay Seth explained in a post-Budget interview that while each Budget will specify a fiscal deficit figure, it will be a "derived number" based on the debt-to-GDP target. This contrasts with the 2018 FRBM amendment, which laid down that the "government will simultaneously target debt and fiscal deficit, with fiscal deficit as an operational target".

The proposal

The debt-to-GDP ratio for FY24-FY31 is based on three nominal GDP growth scenarios of 10 per cent, 10.5 per cent, and 11 per cent. For each scenario, there are mild, moderate, and high debt-to-GDP ratio targets, depending on the level of fiscal consolidation targeted.


The six-year roadmap aims to reduce the debt-to-GDP ratio from 57.1 per cent in FY25 to a range of 47.5-52

per cent by FY31. For FY26, the Budget pegs the debt-to-GDP ratio at 50.1 per cent, assuming nominal GDP growth of 10.1 per cent, effectively aiming to bring it down by 1 percentage point in a year. "This approach would provide requisite operational flexibility to the government to respond to unforeseen developments. At the same time, it is expected to put the central government debt on a sustainable trajectory in a transparent manner," said the Medium Term Fiscal Policy cum Fiscal Policy Strategy Statement presented along with the Budget.

In her Budget speech, Sitharaman said, "Our endeavour will be to keep the fiscal deficit each year such that the central government debt remains on a declining path as a percentage of the GDP."

The government aims to reduce the fiscal deficit from the revised 4.8 per cent of GDP in FY25 to 4.4 per cent in FY26. Previously, the FY22 Budget had set a glide path to bring the fiscal deficit below

POSSIBLE SCENARIOS (DEBT TO GDP RATIO)



4.5 per cent of GDP by FY25.

"Says any major macro-economic disruptive exogenous shock(s), and while keeping in mind potential growth trends and emergent development needs, the government would endeavour to keep fiscal deficit in each year (from FY27 till FY31) such that the central government debt is on declining path to attain a debt-to-GDP level of about 50:1 per cent by 31st March 2031 (the last year of the 10th Finance Commission cycle)," the Statement said.

It added that using the debt-to-GDP ratio as a fiscal anchor aligns with efforts to promote fiscal transparency through proper disclosure of off-Budget borrowings. And that it is in line with global thinking, encouraging "the shift from rigid annual fiscal targets towards more transparent and operationally flexible fiscal standards".

The Statement said this was recognised as a more reliable measure of fiscal performance as it captures the cumulative effects of past and current decisions. This strategy, it explained, was expected to rebuild buffers and provide space for growth-enhancing expenditures.

Experts weigh in

Dr Srivastava, chief policy advisor at EY India, said the discontinuation of the fiscal deficit glide path amounts to shifting from a transparent to a less transparent indicator. "Fiscal deficit comes first.

One decides annual borrowing, which determines annual debt — not the other way around," he said.

Pranab Sen, former chief statistician of India, said the two indicators serve different purposes based on the macroeconomic conditions one is trying to address. "When you focus on the debt-to-GDP ratio, you are trying to hold down the level of interest that comes in every year's Budget," he said. Fiscal deficit, he added, matters as it represents government borrowing, affecting whether it crowds in or out private investment. "With low private investment, a high fiscal deficit is actually a good thing. As private investment picks up, the fiscal deficit should be reduced to create space," he explained.

Srivastava argued that the government should have outlined a plan to achieve the 40 per cent debt-to-GDP ratio and 3 per cent fiscal deficit as envisaged in the FRBM Act. "When annual reduction of debt-to-GDP ratio is the target, then even with a fiscal deficit of 4.4 or 4.5 per cent, marginal decreases might meet annual debt reduction targets. Therefore, we can be considerably removed from the FRBM targets for years and the government finances could still remain well above sustainability levels, despite a declining debt-to-GDP ratio. So focusing on annual reductions alone isn't enough," he explained.

Sen said the government

should disclose annually whether it is pursuing mild, moderate, or high consolidation.

Regarding states, Seth said the government won't push them to adopt debt-to-GDP as the fiscal anchor. "Our guidance is for states to keep fiscal deficits within 3 per cent of GDP (gross state domestic product), and guide them towards capital orientation rather than a revenue one." Sen agreed it would be sensible for states to focus on debt as the fiscal anchor, given many run high debt-to-GDP ratios. However, Srivastava pointed out that the Centre cannot mandate this transition. "States have their own fiscal responsibility legislations, most with a 3 per cent fiscal deficit target. Even if the finance commission recommends shifting to debt-to-GDP, it remains advisory and doesn't change legislation," he said.

Sovereign rating implications

While most rating agencies were positive about India's fiscal anchor shift, their assessments of the impact on the country's sovereign rating varied.

Fitch Ratings said that confidence in the government's adherence to its medium-term fiscal framework and debt reduction could eventually lead to upward pressure on India's rating. However, it cautioned that "plans for a gradual pace of debt reduction could leave

the authorities with little room to respond to shocks without putting debt reduction targets at risk".

Movsky's Kuitings said that while a downward debt trajectory would enhance policy credibility, the projected improvements might not significantly alter its broader assessment that India's fiscal strength will remain weaker than most of its Baa-rated peers. "Over the next two years, we continue to expect India's general government deficit, which combines the fiscal position of the central and state governments, to remain among the widest when compared to Baa-rated emerging market peers, rendering India's debt burden


higher and debt affordability weaker," it maintained.

S&P Global Ratings indicated that an upgrade would require a meaningful narrowing of fiscal deficits, reducing the net change in general government debt below 7 per cent of GDP structurally. "This may improve the fiscal flexibility and performance score. But a lower debt-to-GDP ratio for India would not necessarily lead to an improved debt burden score. This is due to the country's very high ratio of government interest servicing to revenue," it cautioned.

For rating agencies, the key will be tangible reductions in both the debt-to-GDP ratio and the fiscal deficit.

4. MIND THE GAP

Fiscal deficit (as a % of GDP)



Navi Mumbai Municipal Corporation

Public Health Engineering Department

Tender Notice No. NMMC/ACE/Civil/37/2024-2025

Name of work : Replacement of Sewer line at Sector 1 and 1A in Airoli Ward.

Estimated Cost (Rs.) :- 1.84.52.222/-

For further details and information required in respect of above Tender, please visit to website <https://mahatenders.gov.in>.

Additional City Engineer (Civil)
Navi Mumbai Municipal Corporation

ANGEL ONE LIMITED

Regd. Off: 601, 6th Floor, Airoli East, Central Road, MIDC, Airoli East, Mumbai - 400093

SEBI Registration No. (Stock Broker): BZ000161534

PUBLIC NOTICE

NAME OF SBI/AP	Trade Name of SBI/AP	NSE Reg. No.	Regd Address Of Sbi/ap
Harish Subhashchandra Yadav	Harish Subhashchandra Yadav	29013911	Shop No.10, F Wing, Marol Maroni Co Housing Society, Pandurang Budhkar Marg Next To Post Office, Worli Mumbai City 400030 Maharashtra

This is to inform that we have discontinued our Business Relations with the above mentioned persons. Clients and General Public are warned against dealing with them in their capacity as our Authorized Persons and we hereby confirm that we will not be liable in any manner for any consequences of such dealings/deals. Clients are requested to contact our centralised desk 020-6355, 1111-4215/5454 or email us to support@angelonebroking.com. In case of any queries, investors are requested to inform Angel One Limited within 15 days from the date of issuing this notice.

Date : 13.02.2025
Place : Maharashtra

For ANGEL ONE LTD Sd/-
Authorised Signatory

Muthoot Homefin (India) Ltd.

Corporate Office: Unit No. 19-A, 2nd Floor, The Ruby Capital, East Wing, Near Rajapal College, Dadar (West), Mumbai, Maharashtra-400 028

POSSESSION NOTICE (As per Appendix IV read with rule 81) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest Enforcement Rules, 2002, Demand Notice(s) issued by the Authorized Officer of the company to the Borrower(s) Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s) and the public in general that the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Muthoot Homefin (India) Ltd. for an amount as mentioned herein under with interest thereon. The Borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sr. No.	Name of the Borrower(s)/Co-Borrower(s)/Loan Account No./Branch	Brief details of secured assets	Date of Demand Notice & Outstanding Due (Rs.)	Possession Taken Date
1.	Kallas Jayraj Rajput/ Rekha Kallas Rajput/ 018-01800151/ Jalgaon	Plot No. 54, Subplot No. 6, G No. 175, Wagh Nagar, Shiram Chowk, Sawchik, Shivraj Jalgaon Jalgaon Maharashtra- 475001	31-Aug-2020/ Rs. 9,93,821/- (Rupees Eight Lakh Ninety Three Thousand Eight Hundred Twenty One Only)	10-02-2025

Date: February 13, 2025
Place: Jalgaon

Sd/- Authorized Officer,
Muthoot Homefin (India) Limited

Hi-TECH PIPES

BUILDING A NEW INDIA

EXTRACT OF CONSOLIDATED & STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2024.

S. No.	Particulars	Quarter Ended (Qinadit)			Nine Months Ended (Qinadit)			Per Share Data (Rs.)
		31st December 2024	31st December 2024	30th September 2024	31st December 2024	31st December 2024	31st December 2024	
01	Total Income from operations	76,101.50	63,009.82	70,589.93	2,33,389.23	2,01,826.97	2,69,929.34	
02	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,559.03	1,899.42	2,431.21	7,390.40	4,381.97	5,866.71	
03	EBITDA	4,023.04	3,197.36	4,218.79	12,510.35	7,992.37	11,485.88	
04	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items and after minority interest)	1,914.86	1,432.76	1,811.05	5,531.20	3,280.57	4,393.08	
05	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	1,914.86	1,433.48	1,811.05	5,531.20	3,283.20	4,402.74	
06	Equity share capital (Face value of Rs./per share)	2,031.08	1,370.36	1,761.11	2,031.08	1,370.36	1,498.86	
07	Reserves (excluding revaluation reserves) as shown in the audited Balance sheet of the previous year						56,138.54	
08	Earnings per share (of Rs./each) (not annualized)							
(a)	Basic	1.08	1.09	1.10	3.33	2.49	3.25	
(b)	Diluted	1.08	1.08	1.10	3.33	2.49	3.25	
Additional Information on standalone financial results is as follows:								
01	Total Income from operations	63,993.42	91,818.88	62,128.52	19,786.96	16,493.12	2,20,742.20	
02	Net Profit before Tax (after Exceptional Items)	2,271.12	1,590.07	2,062.68	6,375.53	3,696.30	4,483.43	
03	Net Profit after Tax (after Exceptional Items)	1,660.38	1,201.92	1,535.28	4,732.55	2,777.22	3,389.96	
04	Total comprehensive income for the period	1,660.38	1,202.64	1,535.28	4,732.55	2,779.85	3,398.36	

Notes: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter & Nine Month ended 31st December, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the website of stock exchanges (i.e. NSE & BSE at www.nseindia.com, www.bseindia.com and the Company's website at www.hitechpipes.in. Figures for the Previous Year/Period has been regrouped and reclassified to confirm to the classification of the Current Year/Period, where necessary.

Date: 12.02.2025
Place: New Delhi

For and on behalf of the Board
Ajay Kumar Bansal
Managing Director

Regd Office: 505, Pearls Omaxe Tower Netaji Subash Place, Pitampura, New Delhi-110034
CIN: L27202DL1985PLC019750 Contact: 011-48440050, [www.hitechpipes.in](mailto:info@hitechpipes.in), info@hitechpipes.in
ERW STEEL PIPES & TUBES | HOLLOW SECTIONS | GALVANIZED PIPES | CR PIPES | GPOC SHEETS | CR COILS & STRIPS
COLOR COATED COILS | CRASH BARRIERS

Patel Engineering Limited

75 YEARS OF CONCRETE ENGINEERING

Extracts of Unaudited Standalone and Consolidated Results for the Quarter and 9 Months Ended on December 31, 2024.

STANDALONE RESULT HIGHLIGHTS		CONSOLIDATED RESULT HIGHLIGHTS	
Q3 FY25	9M FY25	Q3 FY25	9M FY25
₹ 11,868 Mn REVENUE 12.78% YoY	₹ 34,238 Mn REVENUE 8.52% YoY	₹ 12,055 Mn REVENUE 13.62% YoY	₹ 34,815 Mn REVENUE 8.77% YoY
₹ 1,754 Mn OP. EBITDA 21.95% YoY	₹ 4,886 Mn OP. EBITDA 12.97% YoY	₹ 1,840 Mn OP. EBITDA 29.50% YoY	₹ 5,148 Mn OP. EBITDA 13.72% YoY
₹ 738 Mn NET PROFIT 71.75% YoY	₹ 2,229 Mn NET PROFIT 3.67% YoY	₹ 804 Mn NET PROFIT 14.50% YoY	₹ 2,094 Mn NET PROFIT 48.78% YoY

Transforming Landscapes, Ensuring Excellence

SCAN THE QR CODE TO VIEW THE DETAILED FINANCIAL RESULTS

For Patel Engineering Ltd.
Sd/- Kavita Shivkumar
Managing Director
(DIN: 07737376)
Mumbai, February 12, 2025

DETERMINED TO DELIVER

For more updates follow us on www.patelengineering.com



PATEL ENGINEERING LTD.

CIN: L99999MH1949PLC007039

November 14, 2024

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex,
Mumbai - 400 051

SCRIP CODE: 531120

SYMBOL: PATELENG

Dear Sir/Mam,

Subject: Intimation to Stock Exchange regarding issuance of Notice in the newspapers

We refer to our intimation dated November 13, 2024 informing about the Unaudited Standalone and Consolidated Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024 along with the Limited Review Report. In this connection and pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in "Business Standard" (English) and "Sakal" (Marathi) on November 14, 2024.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours truly,

For Patel Engineering Limited

Shobha
Ranjit Shetty

Digitally signed by
Shobha Ranjit Shetty
Date: 2024.11.14
19:27:13 +05'30'

Shobha Shetty
Company Secretary
Membership No. F10047

Encl: As above

REGD. OFFICE:

Patel Estate Road, Jogeshwari (W), Mumbai – 400 102. India
Phone +91 22 26767500, 26782916 Fax +91 22 26782455, 26781505
Email headoffice@pateleng.com Website: www.pateleng.com

10 flights diverted at Delhi airport as smog blankets city

National capital's AQI hits 'severe' for 1st time this season

AJINKYA KAWALE
Mumbai, 13 November

As many as 10 flights were diverted and many were delayed at the Delhi airport on Wednesday as poor visibility impacted operations, officials said.

Nine flights were diverted to the Jaipur airport, and one was diverted to Lucknow between 6 am and 12 noon, according to Flightradar24.com, a website tracking aircraft movements. The affected flights included those from carriers such as Akasa Air, Air India, and SpiceJet. These flight diversions occurred as a dense layer of smog enveloped Delhi and surrounding regions, including Noida, Ghaziabad, and Gurugram.



Visibility dropped in parts of Delhi as the air quality index soared to 418 on Wednesday (PHOTO: PTI)

Delhi recorded the country's worst air quality on Wednesday as it turned 'severe' for the first time this season, with the AQI soaring to 418.

Zero-metre visibility was reported at Indira Gandhi International Airport at 8:30 am, with the runway visual range varying between 125 and 500 metres at different locations, the India Meteorological Department said.

"While landings and take-offs continue at Delhi airport, flights that are not CAT III compliant may be affected. Passengers are requested to contact the airline concerned for updated flight information," the Delhi airport said in a post on X. Category (CAT) III B is an advanced instrument approach that enables aircraft to land in low visibility conditions.

The airport did not respond to a request for a comment from Business Standard till press time.

In CAT III B, the visibility for landing and take-off ranges from 50 to 174 metres, while for CAT III A, the visibility ranges between 175 and 299 metres.

In October, the Directorate General of Civil Aviation (DGCA) raised an alert for carriers using Boeing 737 planes by temporarily barring them from performing low visibility CAT III B landings.

In India, SpiceJet, Air India, Air India Express, and Akasa Air have Boeing 737 planes in their fleet.

The move came after the regulator's directive to Indian carriers to conduct safety risk assessments of their Boeing 737 aircraft equipped with

Collins Aerospace's rudder control system. The DGCA acted after taking note of an investigation report by the United States National Transportation Safety Board, which highlighted safety concerns about Boeing 737 planes fitted with "Collins Aerospace SVO-730 Rudder Rollout Guidance Actuators."

Share India Inviting Tenders

Central Bank of India invites e-bids for Tender No GEM/2024/B-5603586 RFP for "Supply, Installation, Support and Maintenance of Digital Integrated Tabs at Various Branches, Offices across the country".
Deadline for Tender submission on GeM portal is 04/12/2024 up to 15:00 hrs.
For details, please visit our website: www.centralbankofindia.co.in
Chief Manager-Admin

Patel
Since 1949
Patel Engineering Limited
EXTRACTS OF UNAUDITED
STANDALONE AND CONSOLIDATED
FINANCIAL RESULTS FOR THE
QUARTER AND HALF YEAR ENDED
ON SEPTEMBER 30, 2024
75 Years of
Concrete
Engineering

Determined to Deliver

Q2 FY25 Consolidated Result Highlights

₹ 11,743 Mn

₹ 1,622 Mn

₹ 808 Mn

₹ 0.87

₹ 1,72,607 Mn

Revenue from Operations

OP, EBITDA

Net Profit

EPS from continuing operations

Order Book

Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
	QUARTER ENDED			HALF-YEAR ENDED			QUARTER ENDED			HALF-YEAR ENDED		
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2023	31.03.2024	31.03.2024
Total Income from Operation (Net)	11,545.53	10,824.39	10,121.09	22,369.91	21,028.09	44,128.39	11,743.25	10,816.59	10,213.13	22,159.84	21,399.24	45,441.08
Net Profit / (Loss) for the period before tax, Exceptional and/or Extraordinary Items	1,196.49	1,028.24	916.72	2,224.72	1,194.83	2,751.57	1,158.32	832.58	497.39	1,195.90	1,276.76	3,196.74
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,048.87	1,028.24	916.72	2,079.10	2,113.99	3,784.05	1,010.70	832.58	490.80	1,843.28	1,329.38	4,051.12
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) from continuing operations	816.84	678.58	413.31	1,495.42	1,734.03	2,855.56	734.48	547.22	376.58	1,281.70	930.34	3,022.20
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) from discontinuing operations	-	-	-	-	-	-	-	-	-	-	(19.73)	(19.73)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	809.24	681.63	412.65	1,490.77	1,725.23	2,881.80	811.82	494.04	333.78	1,305.86	761.74	2,845.47
Paid-up Equity Share Capital	844.38	844.38	773.62	844.38	773.62	773.62	844.38	844.38	773.62	844.38	773.62	773.62
Reserve (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	35,742.44	29,524.11	30,648.48	-	-	-	35,403.85	28,753.77	30,715.46
Earnings per share (of Re, 1/- each) (for continued operations)												
Basic	0.98	0.82	0.67	1.79	2.73	3.69	0.87	0.65	0.66	1.52	1.12	3.64
Diluted	0.98	0.79	0.66	1.72	2.57	3.59	0.87	0.63	0.66	1.47	1.12	3.54
Earnings per share (of Re, 1/- each) (for discontinued operations)												
Basic	-	-	-	-	-	-	-	-	-	-	(0.35)	(0.35)
Diluted	-	-	-	-	-	-	-	-	-	-	(0.35)	(0.35)

Note:
a. The above is an extract of the detailed format of Quarterly and Half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half yearly Financial Results are available on the websites of Stock Exchange www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company - www.pateleng.com.
b. The above financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board at their respective meetings held on November 13, 2024.
c. Exceptional items (if any) include gain from increase in fair valuation of an investment and provision made for expected loss on settlement of certain arbitration awards under 'or' Scheme.
d. The company is engaged in the Engineering and construction industry which is seasonal in character. The company's margins in the quarterly results vary based on the accrual of cost, recognition of income in different quarters etc. due to the nature of its receipt of claims/awards. In view of this, financial results for the quarter are not comparable with quarterly/annual results.
e. The previous period figures have been regrouped / rearranged / reclassified / reformatted wherever necessary for the purpose of comparison.

Mumbai,
November 13, 2024

PATEL ENGINEERING LTD.
CIN: L19999MH1994PLC037008 Regd. Office: Patel Estate Road, Japanehari (W), Mumbai - 40002
Tel No: +91 22 32701505, 32702194 Fax +91 22 32104555, 32702553 Email: investors@pateleng.com

Driving innovations with new age safety

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2024

[Rs. In Lakhs, except per share data]

Sl. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter Ended			Half Year Ended			Quarter Ended			Half Year Ended		
		30.09.2024 (Un-Audited)	30.06.2024 (Un-Audited)	30.09.2023 (Un-Audited)	30.09.2024 (Un-Audited)	30.09.2023 (Un-Audited)	31.03.2024 (Audited)	30.09.2024 (Un-Audited)	30.06.2024 (Un-Audited)	30.09.2023 (Un-Audited)	30.09.2024 (Un-Audited)	30.09.2023 (Un-Audited)	31.03.2024 (Audited)
1.	Total income from operations (Net)	12,713.06	9,983.67	10,492.57	22,696.73	19,671.86	40,983.58	13,121.25	10,304.03	10,930.77	23,425.28	20,468.00	42,485.06
2.	Net Profit before tax & Exceptional items	1,439.33	1,151.75	1,196.89	2,591.08	2,345.86	4,837.73	1,453.86	1,149.62	1,242.98	2,603.48	2,396.34	4,970.16
3.	Net Profit after Exceptional items	1,439.33	1,151.75	1,196.89	2,591.08	2,345.86	4,837.73	1,453.86	1,149.62	1,242.98	2,603.48	2,396.34	4,970.16
4.	Net Profit after tax & Exceptional items	993.72	855.17	866.02	1,848.89	1,724.76	3,543.31	1,010.46	853.04	915.49	1,863.50	1,767.84	3,631.58
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	990.08	870.88	869.47	1,860.96	1,758.83	3,546.95	1,006.81	868.76	918.94	1,875.57	1,801.41	3,615.59
6.	Equity Share Capital	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00	624.00
7.	Reserves excluding Revaluation Reserve (other equity)	-	-	-	-	-	21,996.44	-	-	-	-	-	23,127.29
8.	Earnings Per Share (face value of Rs. 10/- each)												
	(a) Basic	15.93	13.70	13.88	29.63	27.64	56.78	16.19	13.67	14.67	29.86	28.33	58.20
	(b) Diluted	15.93	13.70	13.88	29.63	27.64	56.78	16.19	13.67	14.67	29.86	28.33	58.20

- The above information has been extracted from the detailed Un-Audited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024, which was reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2024 and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The above results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) notified under Companies (Indian Accounting Standards Amended) Rules, 2016, prescribed u/s 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The full format of Un-Audited Financial Results is available on the website of BSE and NSE and on the company's website at www.mallcom.in

For Mallcom (India) Ltd.
Sd/-
Ajay Kumar Mall
Managing Director
(DIN 00470184)

Date : 12.11.2024
Place : Kolkata

Mallcom (India) Limited

EN-12, Sector-V, Salt Lake, Kolkata 700 091, India | +91 33 4016 1000 | investors@mallcom.in | www.mallcom.in | CIN: L51109WB1983PLC037008



CCMMYYKK



PATEL ENGINEERING LTD.

CIN: L99999MH1949PLC007039

August 21, 2024

To,

Bombay Stock Exchange Ltd.,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

The National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex,
Mumbai 400 051

Company Code No. 531120

Company Code: PATELENG

Subject: Intimation of Publication of Notice of AGM to members.

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the Copy of the newspaper publication regarding Notice of the Annual General Meeting & Remote E-voting to seek approval of the members of the Company, published in the Following editions:

- Business Standard (English edition) on August 21, 2024
- Sakal (Marathi edition) on August 21, 2024

This is for your information and record.

Thanking you,
Yours faithfully,

For **Patel Engineering Ltd**

Shobha Ranjit Shetty
Digitally signed by Shobha
Ranjit Shetty
Date: 2024.08.21 15:19:49
+05'30'

Shobha Shetty
Company Secretary
Membership no. F10047
Encl: a/a

REGD. OFFICE:

Patel Estate Road, Jogeshwari (W), Mumbai – 400 102. India
Phone +91 22 26767500, 26782916 Fax +91 22 26782455, 26781505
Email headoffice@pateleng.com Website www.pateleng.com

UNITED SPIRITS LIMITED

Regd. Office: UB Tower #24, Vitthal Mahi Road, Bengaluru-560 01,
Tel: +91 80 3985 6500, Fax: +91 80 3985 6682
Email: investor@diageo.com Website: www.diageoindia.com
Corporate Identity Number: L01551KA1999PLC024991

DIAGEO

India

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the Company has received requests from the following shareholders for issue of Duplicate Share Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) reported to have been lost / misplaced. The share certificate(s) mentioned hereunder are therefore deemed to be cancelled and no transactions thereon would be recognized by the Company.

Sl. No.	Folio No.	Name of the Shareholder	No. of Shares	Certificate Number	Distinctive No. From	To
01	MS084597	KABITA KARKAR	500	3462	721645261	721645790
02	MS077429	MANJU GOEL	500	3094	721463736	721464235

The public are hereby advised against dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has / have any claim(s) in respect of the said share certificate(s) should lodge such claim(s) along with all documentary evidence with the Company at its Registered Office within 7 days of the publication of this notice, after which no claim(s) will be entertained, and the Company will proceed to issue duplicate share certificates.

For UNITED SPIRITS LIMITED

Sd/-
Mital Sanghvi
(Company Secretary)

Place : Mumbai
Date : 20/08/2024

DUCOL ORGANICS AND COLOURS LIMITED

(Formerly known as Ducol Organic and Colours Private Limited)
CIN: L24228MH1999PLC029015
Registered Office: Office No. 302, Express Building, 14-E Road, Churghatga, Mumbai Maharashtra 400020, Tel: 022-4608-2353
Email: cs@dicol.com Website: <https://www.dicol.com/>

NOTICE OF THE 30th ANNUAL GENERAL MEETING E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Dear Members,

- Notice is hereby given that the 30th Annual General Meeting of the Company (AGM) will be convened on Friday, September 13, 2024 at 2.30 P.M. (IST) through Video Conferencing / OAVM in accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) "1" has vide its circular dated May 5, 2020 read together with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and clarification circular No. 09/2021 dated January 13, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") permitted, concerning the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") on or before 31st December 2023. The requirements of the provisions provided in paragraphs 3 and 4 of the MCA Circular No. 20/2020. In compliance with these Circulars, provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 30th AGM. The Annual Report 2023-24, containing the Notice of Annual General Meeting is being dispatched through electronic mode by the Company on Monday, August 19, 2024 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirements of sending physical copies of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular.
- The Notice of the 30th AGM and the Annual Report including the Financial Statements for the year ended 31st March, 2024 along with login details of joining the 30th AGM will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or its Registrar & Transfer Agent (RTA) or with its respective Depository Participants in accordance with MCA Circulars and SEBI Circular. Members can join and participate in the 30th AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the 30th AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the 30th AGM are provided in the Notice of the 30th AGM. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quantum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 30th AGM and the Annual Report will also be made available on the website of the Company at <https://www.dicol.com/> and on the website of Stock Exchange viz. www.secmco.com. A copy of the same is also available on the website of BSE/BSE India. The Annual Report 2023-24 is also available on the website of BSE/BSE India. The Annual Report 2023-24 is also available on the website of BSE/BSE India.
- Pursuant to the General Circular No. 14/2023 dated April 8, 2023, the Notice of the 30th AGM, 2020 read with other related circulars including General Circular No. 09/2023 dated May 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, (MCA Circulars) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CIR/DP/PO/2023/79 dated May 12, 2023 read with other related SEBI circulars including Circular No. SEBI/HO/CFD/CIR/DP/PO/2023/167 dated October 7, 2023 and RTA Circular No. SEBI/RTA/2023/167 dated October 7, 2023, the Company (RTA) shall continue to provide the login credentials to the above-mentioned shareholders.
- The Members are requested to refer the AGM notice, for instructions for attending the AGM through VC / OAVM.
6. Remote e-Voting: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed BSE/BSE India Private Limited for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- The remote e-Voting facility shall commence on Tuesday, September 10, 2024 at 9.00 A.M. (IST) and end on Thursday, September 12, 2024 at 5.00 P.M. (IST).
- A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date i.e., Thursday, September 05, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-Voting at the AGM.
7. Book Closure: The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed on Friday, September 06, 2024 to Friday, September 13, 2024 (both days inclusive). In case of any queries or grievances pertaining to the e-Voting procedure, shareholders may get in touch with the following:

Ms. Sabina Qureshi Company Secretary Office No. 302, Express Building, 14-E Road, Churghatga, Mumbai - 400020 Tel: 022-4608-2353 Email ID: cs@dicol.com	Mrs. Bishnave Services Private Limited Office No. S6-2, 8th Floor Pinnacle Business Park, Near to Alura Centre, Mahakavi Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, India Tel: 022-422436280 Email ID: info@bseindiaonline.com
---	---

By order of the Board of Directors
For Ducol Organics And Colours Limited
Sd/-
Sabina Qureshi
Company Secretary

Place: Mumbai
Date: 20th August, 2024.

NOTICE**DSP MUTUAL FUND**

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Record Date: August 23, 2024

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW ('₹ per Unit')	Face Value ('₹ per Unit)	Net Asset Value ('NAV') as on August 19, 2024 ('₹ per unit)
DSP ELSS Tax Saver Fund	Regular	IDCW	0.680	10.00	26.594
DSP ELSS Tax Saver Fund	Direct	IDCW	0.680	10.00	94.129

The per unit rate is same for individual and other category of investors. *If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date. Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any. IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/Statement of Beneficiary Owners maintained by the Depositors under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/difficulties in this regard may be addressed to: **DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED** CIN: U65900MH2021PTC362316, Investment Manager for DSP Mutual Fund ('Fund'), Mafalati Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400021, Tel. No: 91-22-66578000, Fax No: 91-22-66578181, Toll Free No: 1800 20 4499 Website: www.dspim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) payments.

Place: Mumbai
Date: August 20, 2024

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Aditya Birla Sun Life Mutual Fund**ADITYA BIRLA CAPITAL****MUTUAL FUNDS**

Aditya Birla Sun Life AMC Limited Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund Registered Office: One World Centre, Tower 1, 10th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013, Tel: 4356 0000, Fax: 4356 0100, E-mail: aditya@adityabirlamutualfunds.com

Record Date for Distribution

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Friday, August 23, 2024, as the Record Date for the declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option in the following schemes, subject to availability of distributable surplus on the Record Date:

Name of the Scheme	Plans/Option	Quantum of Distribution per unit on face value of Rs. 10/- per unit	NAV as on August 19, 2024 (Rs.)
Aditya Birla Sun Life Balanced Advantage Fund (An open ended Dynamic Asset Allocation fund)	Regular Plan - IDCW Direct Plan - IDCW	0.157 0.177	27.04 30.44
Aditya Birla Sun Life Arbitrage Fund (An open ended scheme investing in arbitrage opportunities)	Regular Plan - IDCW Direct Plan - IDCW	0.065 0.067	11.26 11.54
Aditya Birla Sun Life Equity Advantage Fund (An open ended equity scheme investing in both large cap and mid cap stocks)	Regular Plan - IDCW Direct Plan - IDCW	10.552 16.100	150.74 230.00
Aditya Birla Sun Life Bal Bhavishya Yojna (An open ended fund for investment for children having a lock-in for at least 5 years or till the child attains age of majority (whichever is earlier))	Regular Plan - IDCW Direct Plan - IDCW	1.397 1.537	19.95 21.95
Aditya Birla Sun Life Small Cap Fund (An open ended equity scheme predominantly investing in small cap stocks)	Regular Plan - IDCW Direct Plan - IDCW	2.920 5.575	41.71 79.65

The NAV of the schemes, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

#As reduced by the amount of applicable statutory levy, *or the immediately following Business Day if that day is a non-business day.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW option of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited
(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

Sd/-
Authorised Signatory

Date: August 20, 2024
Place: Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

50 years of opinion that shapes opinions.



50 Years of Insight

**AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED**

CIN: L99999MH1999PLC084613
Registered Office: Eastern Court, Unit No. 203, 202, Plot No. 12,
V.N. Purav Marg, S.T. Road, Chembur, Mumbai - 400071
Phone No: +91 22 252914950, Fax: +91 22 25291147
Website: www.aicil.co.in, E-mail: corporate@aicil.co.in

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 30th Annual General Meeting ("AGM") of the Agarwal Industrial Corporation Limited ("Company") for the Financial Year 2023-2024 would be held through Video Conferencing on Friday, September 13, 2024 at 12.00 Noon in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder read with MCA General Circular No. 09/2023 dated 25th September 2023 & SEBI Circular SEBI/HO/CFD/CFO-PoD-2/P/2023/167 dated 7th October 2023, to transact the business, as set out in the Notice of the AGM. The said Notice along with Annual Report inter alia containing Board's Report, Business Responsibility & Sustainability Report, Auditor's Report and Audited Financial Statements (Standalone & Consolidated) have been sent via Email (Electronic Mode) as per the MCA Circular dated 02/02/2022 dated 9th May, 2022 and MCA General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023, to all members at their registered addresses/email IDs on August 20, 2024 and the same is also made available on the website of the Company at www.aicil.co.in and also disseminated on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. <https://www.evoting.nsdl.com/>, in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM (remote e-voting), provided by NSDL, and the business may be transacted through such voting. The Board has appointed Mr. P.M. Vaidya, Practising Company Secretary (FCS-5193, CP-4237), as the Scrutinizer for conducting remote e-voting in a fair and transparent manner.

Day, Date and Time of Commencement of remote e-voting	Tuesday, September 10, 2024 (09.00 A.M. IST)
Day, Date and Time of end of remote e-voting	Thursday September 12, 2024 (05.00 PM IST)
e-voting at the AGM	From commencement of the AGM till conclusion of the AGM
Date on which shares held by the Members shall be reckoned for the purpose of determining their voting rights/Dividend declaration, if any.	One day before the commencement of the Book closure period from September 07, 2024 to September 13, 2024 (both days inclusive) i.e. September 06, 2024.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the notice and holds shares on i.e. September 06, 2024 may obtain the Log in ID and Password and follow the instructions for remote e-voting mentioned in AGM Notice for remote e-voting or by sending a request at helpdesk.evoting@nsdl.co.in or shareholder@indianetnet.com

The remote e-voting facility shall be available and shall not be allowed for remote e-voting after Thursday, September 12, 2024 (05:00 PM IST). The results of voting declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company, www.aicil.co.in and on the website of NSDL <https://www.evoting.nsdl.com/> immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also be immediately forwarded to the Stock Exchanges (BSE and NSE) where the shares of the Company are listed.

By Order of the Board of Directors
For Agarwal Industrial Corporation Limited
Sd/-
Dipal Pitale
Company Secretary & Compliance Officer

Date: 20.08.2024
Place: Mumbai



PATEL ENGINEERING LTD.

CIN: L99999MH1949PLC007039

August 14, 2024

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex,
Mumbai - 400 051

SCRIP CODE: 531120

SYMBOL: PATELENG

Dear Sir/Mam,

Subject: Intimation to Stock Exchange regarding issuance of Notice in the newspapers

We refer to our intimation dated August 13, 2024 informing about the Unaudited Standalone and Consolidated Results of the Company for the quarter ended June 30, 2024 along with the Limited Review Report. In this connection and pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in "Business Standard" (English) and "Sakal" (Marathi) on August 14, 2024.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours truly,

For Patel Engineering Limited

Shobha

Ranjit Shetty

Digitally signed by Shobha
Ranjit Shetty
Date: 2024.08.14 17:29:20
+05'30'

Shobha Shetty

Company Secretary

Membership No. F10047

REGD. OFFICE:

Patel Estate Road, Jogeshwari (W), Mumbai – 400 102. India
Phone +91 22 26767500, 26782916 Fax +91 22 26782455, 26781505
Email headoffice@pateleng.com Website: www.pateleng.com

DYNAMIC TECHNOLOGIES LIMITED
 CIN: LT2200KAA1973PLC002308
 Regd. Office: JKPM Plaza, Dynamic Aerotropolis-55, KIADB Aerospace Park,
 Bangalore-562 148, Pin: +91 80 2111 1223, +91 80 2204 0535
 www.dynamics.com email: investor.relations@dynatronics.net

**NOTICE OF 49TH ANNUAL GENERAL MEETING:
 REMOTE E-VOTING FACILITY AND CUT OFF DATE**

NOTICE is hereby given that the 49th Annual General Meeting (AGM) of the Members of Dynamic Technologies Limited ("the Company") will be held on Thursday, 28th September 2024, at 11.00 AM (IST) at JKPM Plaza, Dynamic Aerotropolis-55, KIADB Aerospace Park, Bangalore 562149, Karnataka, in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules, regulations, framework thereunder and the provisions applicable under the Securities and Exchange Board of India, to transact the business as set out in the Notice of AGM dated 28th May 2024, which will be e-mailed to the shareholders, separately.

Accordingly, the 49th AGM of the Members of the Company will be held on Thursday, 28th September 2024, at 11.00 AM (IST) at JKPM Plaza, Dynamic Aerotropolis-55, KIADB Aerospace Park, Bangalore 562149, Karnataka to transact the business as set out in the Notice Concerning the AGM.

In this context, the members are requested to note the following:

- a) Notice of AGM along with the 49th Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent electronically to all those members whose e-mail addresses are registered with the Company/ register & share transfer agents and that the physical copy of the AGM notice and the Annual Report will be sent only upon specific request of the members.
- b) The Annual Report covering all relevant statutory documents will be available on the website of the Company at www.dynatronics.com, on the website of Stock Exchanges i.e., www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of KFin Technologies Limited at <https://eoting.kfintech.com>
- c) Remote E-Voting Instructions:
 - (i) Shareholders will be provided with the facility to cast their votes on all resolutions provided for in the Notice of AGM using electronic voting system (e-voting) facility provided by KFin Technologies Limited, which is detailed in the AGM Notice.
 - (ii) Voting Rights shall be in proportion to the Equity Shares held by the Members as on Thursday, 29th August 2024 ("Cut-Off Date")
 - (iii) A person whose name is recorded in the Register of Members/ Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote E-voting or vote as proxy, which may be before/ during or after the Cut-Off Date may cast their votes electronically.
 - (iv) In case a person has been de-listed as a Member of the Company after dispatch of AGM Notice but on or before the cut-off date for e-voting, he/she may obtain the User ID and Password in the manner as mentioned in the Notice of AGM.
 - (v) The remote e-voting period shall commence on Monday, 22nd September 2024 at 9:00 AM and ends on Wednesday, 4th September 2024 at 5:00 PM. During this period, shareholders holding shares either in physical or de-mat form can vote on the resolutions to be put to the members electronically. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder would not be allowed to change it subsequently. The remote e-voting shall be disabled for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.
 - (vi) Those Shareholders, who will be present in the AGM and who have not cast their vote on the Resolutions through remote e-voting, shall be eligible to vote at the AGM Venue. Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend/participate in the AGM physically but shall not be entitled to cast their votes again.
 - (vii) In case of enquiries relating to e-voting, members may refer the Frequently Asked Question (FAQs) and E-voting user manual available at the "download" section of <https://eoting.kfintech.com> or Mr. Chandra Shekhar Arora, Vice President, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana at toll free No. 1800 309 4001 or Email at Shobha.anand@kfintech.com, with their particulars viz., DP ID/ Client ID/ Folio Number.
- d) Members may note that the Board of Directors at its meeting held on 28th August 2024, has recommended a dividend of Rs. 5/- per share of Rs. 10/- each ("Final dividend"). The final dividend, if declared at the AGM, will be paid, subject to deduction of tax at source, on or after 12th September 2024. The Company has fixed 2nd August 2024 as the Record Date for determining entitlement of Members to dividend for the financial year ended 31st March 2024.

For and on behalf of
 Dynamic Technologies Limited
 Sd/-
 Shobha Anand, Director

Place: Bengaluru
 Date : 13th August 2024

Head-Legal, Compliance & Company Secretary
 Membership No: ACS 19173

Patel Engineering Achieves Substantial Completion of Tunnel T-15 & part T-14.

Patel Engineering Limited

EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL
STANDALONE AND CONSOLIDATED
RESULTS FOR THE YEAR ENDED ON
JUNE 30, 2024

75 Years of
Concrete
Engineering

Q1 FY25 Consolidated Result Highlights

₹ 1,016.59 Mn	₹ 1,686.49 Mn	₹ 481.69 Mn	₹ 0.83	₹ 1,79,019 Mn
Revenue from Operations	OP EBITDA	Net Profit	Diluted EPS from continuing operations	Order Book

(In Millions except EPS)

Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
	QUARTER ENDED		YEAR ENDED	QUARTER ENDED		YEAR ENDED
	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	30.06.2024	31.03.2024	30.06.2023
	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited
Revenue from Operations	10,824.39	12,669.21	10,897.00	44,120.39	11,016.59	11,186.11
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,028.24	1,006.47	678.12	2,731.77	832.58	1,468.47
Less Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) from continuing operations	1,028.24	1,110.80	1,897.28	3,786.05	832.58	1,900.39
Less Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) from discontinued operations	678.68	686.01	1,320.74	2,856.06	647.22	1,403.46
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax and after Exceptional and/or Extraordinary Items))	-	-	-	-	-	(118.73)
Profit-equity Share Capital	681.63	731.83	1,307.60	2,881.80	461.69	1,233.71
Reserves (including Reserves before tax shown in the Balance sheet of previous year)	844.38	773.62	773.62	773.62	844.38	773.62
Earnings per share (at Rs. 1/- each) (for continued operations)	-	-	30,648.48	-	-	30,715.48
Basic	-	-	-	-	-	-
Diluted	0.82	0.90	1.66	3.63	0.65	1.62
(Earnings per share (at Rs. 1/- each) (for discontinued operations)	0.79	0.88	1.43	3.58	0.83	1.53
Basic	-	-	-	-	-	-
Diluted	-	-	-	-	-	(0.15)

Note:

a The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 39 of the SEBI Listing and other Securities Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of stock exchange www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company www.patelengineering.com.

b During the quarter ended June 30, 2024, the Company allotted 22,94,846 equity shares to Qualified Institutional Investors (QIIs), on account of the paid up share capital of the Company increased to Rs. 84,42,84,37 of which Rs. 84,42,84,37 equity shares of Rs. 1/- each.

c The Financial results of the company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read the Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.


d The above financial results were prepared by the audit Committee and approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on August 15, 2024. The statutory auditors have issued a Brief report thereon for the quarter ended June 30, 2024.

Mumbai
August 15, 2024

For Patel Engineering Ltd.
Sudhakar Deshpande
Managing Director
(CIN: 0272902)

PATEL ENGINEERING LTD.
CIN: 1605004IN000290290 Regd. Office: Patel Estate Road, Jagtapwadi, (Mumbai) - 400017
Tel: +91 22 26745000, 26745011 Fax: +91 22 26745001, 26745010 Email: investor@pateleng.com

Scan here to watch the filed report conducted by
Breach Analytics on Tunnel T-15 and part T-14

	Reflex Renewables & Infrastructure Limited (formerly SundEdison Infrastructure Limited) CIN: L40100TN1994PLC028263 Registered Office: 2 nd Floor, Reflex Towers, Scoring Road Signal, 313, Valluvar Kottam High Road, Nungambakkam, Chennai - 600034, Tamil Nadu, India. Tel: +91 44 43205050 / Website: www.reflexrenewables.com / E mail: cs@reflexrenewables.com
INFORMATION REGARDING 30 th ANNUAL GENERAL MEETING ("AGM") OF REFEX RENEWABLES & INFRASTRUCTURE LIMITED	
<p>The 30th Annual General Meeting ("AGM") of Reflex Renewables & Infrastructure Limited will be held on Friday, September 27, 2024 at 11:00 AM (IST) through Video-Conferencing/Other Audio-Visual Means ("VC/OAVM") pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the rules made thereunder read with MCA General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with General Circular No.10/2022 dated December 28, 2022 read with General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 read with General Circular No. 19/2021 dated December 08, 2021 read with General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 read with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No.14/2020 dated April 08, 2020 read with General Circular No.7/2020 dated April 13, 2020 and other circulars issued in this regard (collectively referred to as "MCA Circulars"), and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No.SEBI/HO/CFD/CMD2/IR/P/2023/167 dated October 07, 2023 read with SEBI/HO/CFD/PoD2/IR/ CIR/2023/4 dated January 05, 2023 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/IR/P/2022/62 dated May 13, 2022 read with SEBI/HO/CFD/CMD2/IR/P/2021/1 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD/IR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively referred to as "SEBI Circulars") read along with the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, to transact the businesses set out in the Notice convening the 30th AGM.</p> <p>In accordance with the Circulars, the Notice of the 30th AGM along with the Annual Report for the financial year 2023-24, will be sent only through electronic mode to those members (whether holding shares in physical form or demat form), whose email addresses are registered with the Company/RTA or with the respective Depository Participants. Members may note that the Notice of the 30th AGM and Annual Report for FY24 will also be available on the Company's website (www.reflexrenewables.com), website of stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and NSDL (agency for providing remote e-voting facility/voting at the AGM) at www.evoting.nsdl.com.</p> <p>The Company has facilitated the members to participate at the 30th AGM through the VC/OAVM facility provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The Company will provide e-Voting facility to all its members to cast their votes on the resolutions set forth in the Notice and also facility of voting through e-voting system during the AGM, through NSDL. The detailed procedure for casting votes through remote e-Voting/e-Voting at the AGM will be provided in the AGM Notice.</p> <p>The attendance of the members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.</p> <p>Members can obtain the Notice of 30th AGM and Annual Report for FY24 and/or can attend the AGM through VC/OAVM by sending an email to the Company's Registrar and Share Transfer Agent, GNSA Infotech Private Limited at info@gnsaindia.com or the Company's email id at cs@reflexrenewables.com or NSDL at evoting@nsdl.co.in.</p> <p>In order to receive the Notice of 30th AGM and the Annual Report for FY24, Members are requested to register / update their email addresses by following below instructions:</p> <p>Instructions:</p> <ol style="list-style-type: none"> Members holding shares in physical mode may register/ update their email address in prescribed form ISR-1 with the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company, i.e., GNSA Infotech Private Limited at info@gnsaindia.com / sta@gnsaindia.com. The Company has also sent letters for furnishing the details as required under SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-RTAMB/IR/ CIR/2021/655 dated November 3, 2021 and SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/IR/CIR/2023/37 dated March 16, 2023. Norms for up-dation are also available at the website of the Company at www.reflexrenewables.com. Members holding shares in Demat mode may register their email address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant (DP). <p>This advertisement is being issued for the information and benefit of all members of the Company in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars.</p> <div style="text-align: right; margin-top: 20px;"> For Reflex Renewables & Infrastructure Limited (formerly SundEdison Infrastructure Limited) Sd/- Vinay Agarwal Company Secretary & Compliance Officer (ACS - 390599) </div>	
Place: Chennai Date: August 13, 2024.	

BSmart Case Study Challenge

Calling all future leaders!

Dive into a real-world business challenge
and stand a chance to win big.

Case Study

**Microsoft IT Outage:
What are the
management lessons?**

Apocalypses like
Microsoft's global IT outage
potentially disrupts the
brand and its stakeholders
as we saw mid-July. It is
a management nightmare.

Download the BSmart app from
rebrand.ly/BSmartChallenge and participate now
To know more, write to us at campus_bsm@bsmart.in

Follow us on [@bsmartchallenge/](https://www.instagram.com/bsmartchallenge/)

Rewards

1st Prize
₹ 5,000

2nd Prize
₹ 3,000

3rd Prize
₹ 2,000

- Top 3 winners to be featured on BSmart platform
- Certificate to all eligible participants

Timeline

August 01 | Launch

August 16 | Submission Deadline

August 30 | Result Declaration

September 07 | Prize Money Disbursement

Terms and Conditions applied

Business Standard
Years of Insight

[businessstandard](https://www.businessstandard.com) [bsmindia](https://www.bsmindia.com) [@bsmartchallenge/](https://www.instagram.com/bsmartchallenge/) [businessstandard](https://www.businessstandard.com)

[businessstandard.com](https://www.businessstandard.com)

